VISHVPRABHA VENTURES LIMITED

(Formerly known as Vishvprabha Trading Ltd)

Regd. Office : Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili East 421201

CIN: L51900MH1985PLC034965

Website : www.vishvprabhatrading.com

Email: cosec@vishvprabhatrading.com

21st May, 2019

To

The BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street MUMBAI-400001 Scrip Code: 512064

Sub: Publication of Notice of Board meeting in newspapers

Dear Sir/ Madam,

Please find enclosed newspaper cuttings for publication of notice of Board Meeting scheduled to be held on Tuesday, 28th May, 2019 in Financial Express and Mumbai Lakshwadeep.

You are requested to kindly take note of the above.

For Vishvprabha Ventures Limited

Mitesh Thakkar Director DIN: 06480213



ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड							
ट्रान्सा-स्ताब कुङ्स् स्तानटङ दकान क्र.६०५, इमारत क्र.३-११५, प्लॉट १४२७,	PUBLIC NOTICE	PUBLIC NOTICE				11	
साई जनक क्लासिक, देविदास लेन, बोरिवली (प.),	MR. CHIRAG BABUBHAI PATEL	All concerned are hereby	रोज वाचा	जाहीर सूचना	सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड नॉंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आंकेंडिया	🥼 क्रिएटिव्ह पेरिफेरल्स ऑग	ਵ ਵਿਸ਼ਟੀਕਾ ਅਕ ਕਿਸਿਟੇਵ
मुंबई-४००१०३.	is owner in respect of Flat No. 301, on the 3rd floor, in the Building	informed that one of my client Mr. Vinod Kumar B. Singh @ Munna	राज पाचा	येथे सूचना देण्यात येते की, खालील अनुसुचीत	नादणाकृत काथालयः २०२७२२०, आकाश्वया बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पाईट,	(() किएटिट्ह परिफेरल्स अण्ड (पूर्वीची क्रिएटिव्ह पेरिफेरल्स अण्ड	
सीआवएन:एल१५४००एमएच१९८६पीएलसी२५५८०७ दर:०२२-६५१५६६७७/८०९७०९५६७७	known as "Gokul Dwar B Building	Singh & Mrs. Usha Vinod Singh,	2 6	नमुद मालमत्ता जी मुक्ता डेव्हलपर्स यांच्याद्वारे विकसीत केली आणि त्यांच्या ताब्यात आहे	मुंबई-४०००२१. दूरम्वनी क्र. ४०१९८६००,	Creative Peripherals सीआयएन: यू५२३९२एमएच:	
ई-मेल:transglobefoods@gmail.com	CHS Ltd." situated at Village	residing at Room No. 2, Laltha	दै. मुंबई	यांनी माझे अशील श्री. अभ्युदय दुबे व श्रीमती	फॅक्स क.४०१९८६५०,	नोंवणीकृत कार्यालयः ३रा व ४था मजला, प्लॉट क्र.१३७एबी, कांदिव	
वेवसाईट:www.transglobefoods.com	Navghar, Taluka Vasai and District Palghar. He stated that 1) Original	Chawl, Marol Pipe Line, Technical Area, Near Ramleela, Andheri (E),	.	रुपाली जोशी (खरेदीदार) यांना असे प्रस्तुत केले	सेवसाईट:www.saraswaticommercial.com, ई−मेऌ:saraswati.investor@gcvl.in,	चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. दूर.क. ई-मेल: cs@ecreativeindia.com, वेबसाईट: wv	
बोर्ड मिटींगची सूचना	Agreement dated 25/03/1984	Mumbai - 400059, has severed	🤇 लक्षदीप' 🛛	आहे की, सदर मालमत्ता ही सर्व अधिभार व	सीआयएन:एल५१९०९एमएच१९८३पीएलसी१६६६०५	बोर्ड मिटींगची सूचन	
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेख्लेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता	made between M/s. Ambika	relation from his son Mr. Vikas	िलिदापान	साक्षांकतापासून मुक्त आहे आणि स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहेत. म्हणून जर	सूचना	येथे सूचना देण्यात येल आहे की, खालील विषयांवर विचार विमर्ष व	फ्रण्याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्याल य:
रिकायराद्दा) रचुल्यान्त २७९५ च्या निवम ३७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च,	Builders to Alka Naik, 2) Original Agreement dated 03/06/1986	Vinod Singh S/o Vinod Kumar		कोणा व्यक्तीस विक्री करारनामा, तारण, भाडेपट्टा,	येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑक्तिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स	३रा व ४था मजला, प्लॉट क्र.१३७एबी, कांदिवली को–ऑप. इंडस्ट्र	
२०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षांकरिता	made between Alka Naik and Mrs.	Singh and has disowned in all movable and immovable assets /	9	मालकी हक, बक्षीस, ताबा स्वरुपात सदर	२०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार २९ मे, २०१९ रोजी	(प.), मुंबई-४०००६७ येथे सोमवार, दि.२७ मे, २०१ ९ रोजी स.११.०	
कंपनीचे एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात	Madhuben Babubhai Patel &	properties by an Affidavit cum	REMSONS	मालमत्तेबाबत कोणताही हीत किंवा दावा	संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित	लिमिटेडची वित्तीय वर्ष २०१९-२० करिता संचालक मंडळाची तिस १) चत्यं तिमाहीकरिता (१ जानेवारों, २०५९ ते ३१ मार्च, २०	
घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, २७ मे, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	Original Share Certificate No. 16 are lost or misplaced.	Declaration dated 19th day of April,		असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशनापासून ७ (सात) दिवसांच्या	वित्तीय निष्कर्थ विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, २९ मे, २०५९ रोजी द.३.००वा. कंपनीच्या	ऑक्टोबर, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ पर्यंत कालावधी) आणि	र संपुर्ण वित्तीय वर्ष (१ एप्रिल, २०१८ ते ३१
सदर सचना कंपनीच्या http://	The owner has decided to	2019, because he is not obedient of my client and residing	Industries Limited	सूचना प्रकाशनापासून ७ (सात) दिवसाच्या कालावधीत आवश्यक दस्तावेजांसह कळवावे.	संचालक मंडळाची सभा होणार आहे.	मार्च, २०१९ पर्यंत कालावधीं) करिता सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचे	
www.transglobefoods.com वेबसाईटवर आणि	mortgage the flat to our client The	separately/independently.	सीआयएन:एल५१९००एमएच१९७१पीएलसी०१५१४१ ४था मजला, ग्लॅडीओला, हनुमान रोड,	अन्यथा माझे अशील पुढील प्रक्रिया सुरू करतील	यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार	ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नियम ३३ मान्यता देणे.	३(५) नुसार वित्ताय निष्कष विचारात घण व
स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com	Karur Vysya Bank Itd. The concern society also does not	If any persons dealing with him	हथा मजला, ग्लाकालाला, हुनुमान राख, विलेपालें (पूर्व), मुंबई–४०००५७.	आणि तदनंतर असे कोणताही दावा विचारात	खिडकी कंपनीचे सर्व संचालक, पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता ४ एप्रिल, २०१९	 लाभांश देण्याबाबत विचार विमर्ष करणे. 	19900-1
वेबसाईटवर उपलब्ध आहे.	have the records pertaining to	and/ordoing any business shall at his own risk cost and	तुर::0२२-२६२६२५00, 0२२-२६५२२३६८	घेतले जाणार नाही आणि/किंवा असे दावा जाणिवपूर्वक त्याग किंवा स्थगित केले आहेत	त्याच जवळच नातवाङ्क याच्याकारता ४ एप्रल, २०१९ पासून बंद ठेवण्यात आली आहे ती २९ मे, २०१९ रोजी	होखासमितीद्वारे शिफारसीप्रमाणे संबंधित पक्षकार व्यवहारास म	61 CARRENT 61 61 12 12
यापुढे, पुर्वी कळविल्यानुसार, सेबी (लिस्टिंग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्पलोजर रिकायरमेंटस)	Commencement Certificate and	consequences, my client, and his	ई–मेलः remsons@vsnl.com वेबसाईट: www.remsons.com	आणिययुवक (याने किंवी स्थानत कल आहत) असे समजले जाईल.	संचालक मंडळाद्वारे मान्यतेप्रमाणे ३१ मार्च, २०१९	४) अध्यक्षांच्या आणि किमान एक स्वतंत्र संचालकांच्या अनुमतीः	ने इतर व्यवसायावर विमर्ष करणे. इरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्युशन लिमिटेडकरिता
रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे पदसिद्ध व्यक्तींद्वारे	Occupation Certificate Any persons having or claiming any	family shall not be responsible /	सूचना	मालमत्तेचे वर्णन	रोजी संपलेल्या तिमाही य वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८	ाकराटव्ह पारफ	रल्स अण्ड ाडरट्राब्यूशन ालामटडकारता सही/-
नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे सांकेतांकानुसार	right, title, claim, demand or estate	bound for any kind of his acts, deeds and mischieves.	सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्वलोजर	फ्लॅट क्र.४०६, ४था मजला, क्षेत्रफळ ६०३	लखापाराक्षता वर्त्ताय निष्कव चावित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर पत्र व्यवहार	20	तेजस दोशी
कंपनीची व्यापार खिडकी सर्व पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता ४ एप्रिल, २०१९	interest in respect of the said	Place: Mumbai	रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ)	चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ए२ मेरीगोल्ड, मुक्ता रेसिडेन्स	कंपनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळचे	दिनांक: २० मे, २०१९	कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
त्याच जवळच नातवाइक याच्याकारता ४ एप्रल, २०१९ पासन बधवार, २९ मे, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट)	property and the lost title deeds of property or to any part thereof	Date: 21/05/2019 sd/-	व ४७(१)(अ) नुसार ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या	फेज १ प्रोजेक्ट, सब्हें क्र.११२/बी/२, ११२/ १, गाव खिडकाली, तालुका व जिल्हा ठाणे.	नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे.	ठिकाण: मुंबई	आयसीएसआय सदस्यत्व क्र.:ए३०८२८
पर्यंत बंद ठेवण्यात येईल.	should intimate us in writing within	Pramod K. Tiwari	तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय	र, गांव खिडकाला, तालुका व जिल्हा ठाण. ॲड. प्रणीता सिद्धीविनायक अत्रे	उपरोक्त माहिती कंपनीच्या www.saraswaticommercial.com		
ट्रान्सग्लोब फुइस् लिमिटेडकरिता	15 days of this publication. Any	Advocate High Court	निष्कर्ष आणि सन २०१८–१९ करिता अंतिम लाभांश शिफारस विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार,	अंड. प्रणाता सिद्धावनायक अत्र एच.ओ.:४१५सी. अभिजीत सोसायटी. हडको	येबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या		
मही/-	objection or intimation done by any individual or any other authority will	3rd Floor, Advocate Chamber, M.M.Court, Andheri (E), Mumbai 69	शिफोरर विचारात येण व मान्वता देण वाकारता बुधवार, २९ मे, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा	र्यं.आ.१४९५सा, आमजात सांसायटा, हुडका सोपाननगर, सांसंबंड, ता. पुरंत्र, जिल्हा पुणे.	www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.		आयढीसी तारापूर औद्योगिक क्षेत्र, ०६, जिल्हा पालघर, महाराष्ट्र.
प्रभाकर खझर दिनांक: २०.०५.२०१९ व्ययस्थापकीय संचालक	be subject to the charge of The		होणार आहे.	मोबा.:९८६०६०३५६४	सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरिता		०६, जिल्हा पाठघर, महाराष्ट्र. २२२१९एमएच१९८७पीएलसी०४२०८३
विमानः १०.०५.१०१९ व्यवस्थापकाय संचालक ठिकाणः मुंबई डीआयएनः०६४९१६४२	Karur Vysya bank Ltd		सदर सूचना कंपनीचे शेअर्स सूचिबध्द असलेल्या बीएसई	बी.ओ.०४, ब्ल्यु हेवन अपार्ट.,	सही/- ठिकाणः मुंबई अवनी संघवी	■ PICCO IIIII(CO) राजावर्ग. १७२ ई-मेल: shar	re@orientpressltd.com
	Pradip Shukla & Co. Advocates & Notary		लिमिटेडच्या (www.bseindia.com) व नॅशनल	महापालिका गार्डन समोर, कुळगाव,	दिनांकः २०.०५.२०१९ कंपनी संचिव व		ww.orientpressltd.com
PUBLIC NOTICE	Chamber no. 7, 3rd floor,	श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड	स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि कंपनीच्या	बदलापूर् (प.)-४२१५०३.	सक्षम अधिकारी	सूचना	
	Shree Hanuman Building	नोंदणीकृत कार्यालय: ३५, अशोक चेंबर्स,	(www.remsons.com) जाण कपनाच्या www.remsons.com येबसाईटवर उपलब्ध		ANTHELIMITED	सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लि	गेशन्म ऑग्र दिवनलोका निकाण्यों जग
Notice is hereby given by MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE.	R.S. SapreMarg(Picket Road), Mumbai 400 002	ब्रोच स्ट्रीट, देवजी रतनसी मार्ग, मस्जिद बंदर,	आहेत.		ANTILE LIMITED H1985PLC034972	सिवयुरिटाज अण्ड एकसचज बाड आफ झडया (१७)स्टम आक्ल रेम्युलेशन्स, २०१५च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसा	
Owner of Room No. 599 on 1st	Wumbar 400 002	मुंबई-४००००९. दूर.:०२२-२३४८०५२६ ई-मेल: sgtl2008@gmail.com	रेमसन्स इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता		Room No 405, 4th Floor, Senapati Bapat Marg.	संयुक्तान्स, २०१९ योजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेख	
Floor, in the Building No. 19, in the		सीआयएन:एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२	सही/- २० ४	Dadar (west), Mumbai - 400 028	Email: ayokimerchantile@gmail.com	व मान्यता देणे याकरिता कॉर्पोरेट कार्यालय–११०२, जी विंग	2.225 2.532 2.542 2.5
Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS. LTD",		वेवसाईट: www.sgtl.in	रोहित दर्जी तिकाण: मुंबई कंपनी राचिव व	the protocology of the second state of the sec		पश्चिम द्रतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई–४०००६३	
Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -	Parle Software Limited Bridge to Technology	सूचना	दिनांक: २०.०५.२०१९ सक्षम अधिकारी		BI (Listing Obligations and Disclosure 15, notice is hereby given that a	कंपनीच्याँ संचालक मंडळाची सभा होणार आहे.	
400 083, dealing with my client	CIN:L21000MH1983PLC029128	सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर		Meeting of the Board of Directors	s of Ayoki Merchantile Limited, will be	सदर सूचना कंपनीच्या www.orientpressltd.com	वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या
about the sale in respect of Room more particularly described in	Regd. Office: 6B, Knox Plaza,	रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे		held on Wednesday, the 29th Ma Banerjee Road, Kolkata - 700 014	ay, 2019 at 12.30 p. m. at 103 A, S.N.	www.bseindia.com a www.nseindia.com	
schedule written herein. (Herein	Ground Floor, Mind Space, Near Hometel Hotel, Off. Link Road,	रर(१) सहयायता नियम ४७(१) नुसार यय सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदणीकृत			ancial Result of the Company for the		ओरिएन्ट प्रेस लिमिटेडकरिता
after referred to as the said Room)	Malad (W), Mumbai: 400064.	कार्यालयः ३५, अशोक चेंबर्स, ब्रोच स्ट्रीट, देवजी	एच.एस. इंडिया लिमिटेड	quarter and financial year e	nding March 31, 2019.		आरिएन्ट प्रस लामटडकारता सही/-
1.The original allotment in the name of MR. SURESH NATHURAM	Telefax: 91- 022 -28769986 / 40033979. E-mail: parle.software@gmail.com,	रतनसी मार्ग, मस्जिद बंदर, मुंबई-४००००९ येथे	CIN: L55100MH1989PLC053417 नोंदणीकृत कार्यालय: ए-५, मनिष कावेरी	2. Any other matters with the			रामविलास महेश्वरी
		गुरुवार, ३० मे, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक					a nation of the state
CHAUBAL, alongwith payment	Website: www.parlesoftwares.com				For Ayoki Merchantile Limited	दिनांक: २०.०५.२०५९	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
CHAUBAL, alongwith payment receipts, possession letter issued by	NOTICE	मंडळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी	इमारत क्र.१८, मनिष नगर, जे.पी.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र.	Place: Mumbai	Sd/- G L Kundu	दिनांकः २०.०५.२०५९ ठिकाणः मुंबई	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२५०३७८
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made	Notice is hereby given pursuant to Regulation	मंडळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित)	इमारत क.५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र. दूर.क. :०२२–२६३९६७६८	Place: Mumbai Date: 18.05.2019	Sd/-		अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२५०३७८
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made between MR. SURESH	NOTICE	मेंडळाची राभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे ळेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता सभा	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क.:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८	Date: 18.05.2019	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer	ठिकाणः मुंबई	डीआयएन: ००२५०३७८
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE,	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of	मंडळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिश्वित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंद्पटावर घेणे याकरिता सभा होणार आहे.	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र.:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com	Date: 18.05.2019	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer		डीआयएन: ००२५०३७८
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made between MR. SURESH NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts,	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on	मेंडळाची राभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकोयंव व एकत्रित) विचारात धेणे व नौंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र.:०२२-२६३९६७६८ फेक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in	Date: 18.05.2019 सोनल ॲडे	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डेसिव्हस् लिमिटेड	विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव मॉदणीकृत कार्यालयः मॅथ्यॉन प्रयूचेरेक्स, मफतलाल वि	डीआयएन: ००२५०३७८ इ हलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग,
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दर.क .:०२२-२६३९६७६८ फेक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरचना	Dale: 18.05.2019 स्रोनल ॲडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१९,	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer	विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव मॉदणीकृत कार्यालयः मॅथ्यॉन प्रयुवेरेक्स, मफतलाल वि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, कॅक्स: ०२२-६१५८८४१०
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audiled	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे ळेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नॉदपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३०	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क :०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल्ल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर	Dale: 18.05.2019 स्रोनल ऑड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हेसिव्हस् लिमिटेड टकाई-अदोषी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर,	विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव मॉदणीकृत कार्यालयः मॅथ्यॉन पयुचेरेक्स, मफतलाल वि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१४एएएच१९६०पी	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२–६१५८८४१० ोएलसी०१५७६४
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together	मेंडळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखाराद धेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९५ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क :०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंद्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७	Dale: 18.05.2019 स्रोनल अँड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४२०२०३. सौद दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिस्टिट्स् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आपएन-एला०२००४एमएच१९१९१पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेषसाईट: www.sonal.co.in सबना	विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव मॉदणीकृत कार्यालयः मॅथ्यॉन पयुचेरेक्स, मफतलाल वि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेषस	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२–६१५८८४१० ोएलसी०१५७६४
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audied Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेवी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सह्याचिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी सनभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिज, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात रोईज.	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराणा सेबी (लिस्टिंग ऑब्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहयाचिता २९(५)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात	Dale: 18.05.2019 स्रोनल ऑड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s संविक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डेस्टिट्स् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवर्षन-प्रताठ २००४एमस्व १९१९पीएतसी०६४०४५ onal.co.in, वेत्रसाईट: www.sonal.co.in सूबना लेस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स)	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेक्स, मफतलाल वि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एएएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस <u>सूचना</u>	डीआयएन: ००२५०३७८ इ हलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२–६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or	NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे संबी (आतील व्यापार रोरडणे) अधिनियम २०१५ सहयाचिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिज, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईज. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल्ठ:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरसॅंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या	Dale: 18.05.2019 सोनल ऑव नॉदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दुर.:११२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिवब्युरिटीज ॲण्ड एबसचेंज बोर्ड ऑफ इंडिया (1 रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता १९	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिस्टिट्स् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आपएन-एला०२००४एमएच१९१९१पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेषसाईट: www.sonal.co.in सबना	ठिकाणः मुंबई रिरटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेक्स, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस रयूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or	NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors.	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (पुकामेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंदपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराणा सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरसॅंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्ववाल	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपेली, महाराष्ट्र-४९०३. की: दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (१ रेग्युलेवन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे. २०१९ रोजी कंप-	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिट्टस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, आवएन-एल0 २००४एमएच१९११पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेवसाईट: www.sonal.co.in तूबना लेस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पार्थरिक्षत वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे तिच्या संचालक गंडळाची सभा होणार आहे.	ठिकाणः मुंबई रिस्टाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्यूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहयाचिता नियम २९ नुसार येथे र	डीआयएन: ००२५०३७८ इत्लायर्थ लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२–६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e en MR. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपत्लेच्या चतुर्ध तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखायरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना ऊंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर वाणि कंपनीच्या www.sgtl.in	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरचना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्ववाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीद दुर.:११२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिवस्युरिटीज ॲण्ड एससचेज बोर्ड ऑफ इंडिया (f रेप्युरेगन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता १९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कं प्रनीच्या Www.sonal.c	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिट्टस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोषोली, ता. खालापूर, आवएन-एल०२००४एमएच१९११पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेवसाईट: www.sonal.co.in बूचना लेस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येल जाहे की, ३१ मार्च, २०१९ 1परिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे निच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या	ठिकाणः मुंबई रिस्टाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्यूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व	डीआयएन: ००२५०३७८ इट्टलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ धूचना देण्यात येत आहे की, ३१ षर्विकरिता कंपनीचे लेखापरिक्षित
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage,	NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (पुकामेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंदपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरचना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरपॅंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंप्रमीचे लेखापरिक्षित वितीय अह्याल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वितीय अह्याल	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपेली, महाराष्ट्र-४९०३. की: दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (१ रेग्युलेवन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे. २०१९ रोजी कंप-	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिस्टिटहरस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवपत- एता०२००४एमएच१९१९पीएतसी०६४०४५ onal.co.in, वेत्रसाईट: www.sonal.co.in युवना लेस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येन आहे की, ३१ मार्च, २०१९ पापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे निच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वे बसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या उलक्ष्य आहे.	ठिकाणः मुंबई रिस्टाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्यूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहयाचिता नियम २९ नुसार येथे र	डीआयएन: ००२५०३७८ इट्टलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ धूचना देण्यात येत आहे की, ३१ षर्विकरिता कंपनीचे लेखापरिक्षित
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and	NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing) Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com.	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सह्याविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एग्रिल, २०१९ तो १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेत्साईटवर आणि कंपनीचे शेअस जेथे सूचिषद आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेक्साईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडक्यिता	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरचना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेगन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या बर्धाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्याल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व बर्धाकरिता लेखापरिक्षित वित्तीय अह्याल	Dale: 18.05.2019 स्रोनल्ट ऑड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. गयगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीद दुर.:९१२९२२६२६२०, ई-मेल: info@s द्विक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाविता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुघ्दा उ	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिट्टस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोषोली, ता. खालापूर, आवएन-एल०२००४एमएच१९११पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेवसाईट: www.sonal.co.in बूचना लेस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येल जाहे की, ३१ मार्च, २०१९ 1परिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे निच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या	ठिकाणः मुंबई रिस्टाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्यूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व	डीआयएनः ००२५०३७८ दिल्लपर्स लिमिटेड भेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्सः ०२२-६१५८८४१० एलती०१७६४ एकती०१७६४ इंटःwww.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३५ षकिरिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार ,
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n MR. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate	Notice Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31 st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d	मेंडळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सह्याचिता कंपनीच्या कोड ऑफ कच्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एग्रिज, २०१९ तो १ जून, २०९९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठ्वर्म धोलित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच् शेअर्स जेथे सूचिकध्द आहेत त्या बीएसई लिमिट डच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलव्य आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सत्ती/-	इमारत ग्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क :०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्रायरसॅंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वितीय अह्याल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंप्रापिधित वितीय नष्टकर्श विवारात येजे व मान्यता देणे याकरिता कंप्रनीचे नोंदणीकृत कर्पालयात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०0	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीद दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s द् सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुद्धा प्र दिनांक: २१ मे, २०१९	Sd/- G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हेस्टिटहस् लिमिटेड आवएन-एल०२००४एमएच१९११पीएलसी०६४०४५ onal.co.in, चेनसाईट: www.sonal.co.in चूवना लेस्टंग ऑब्लिमेशनस ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) सूचरा थेथे स्वना देण्यात घेल डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) सूचरा संबल्ध स्वना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिश्वित वित्तीय निष्कर्ष विचाराव घेणे व मान्यता देणे निच्या संचालक गंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अंडेसिल्हस् लिमिटेडकरिता सदी/-	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी अॅण्ड डेव नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेक्स, मफतलाल जि लोअर परल, मुंबई-४०००१३. दूर.:०२२- ६१५८८४८ सीआवएन: एठ२१०९०एमएव१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस यूट्टाना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव	डीआयएनः ००२५०३७८ इट्टलपर्र लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्सः ०२२-६१५८८४१० एलती०१५७६४ ाईटःwww.citadelrealty.in रेक्रायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ मूचना देण्यात येत आहे की, ३१ षर्किरिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता त्तोमवार , क मंडळाची सभा होणार आहे.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to inimate the undersigned about the same along with documentary evidence	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात येणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे संबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाचिता कंपनीच्या कोड ऑफ कच्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात रोईल. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in देवसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या के स्ट्रीक्त किमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अगयाता	इमारत ग्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क :०२२-२६३९६७६८ फॅक्स: ०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑव्टिंगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वितीय अह्याल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वितीय अह्याल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वितीय निष्टार्श्व विवारात येजे व मान्यता देणे याकरिता कंप्रनीचे नॉदणीवृत्त कर्यालयत गुरुवार, ३०भे, २०१९ रोजी स,१९.०० वा. कंप्रनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९-	Dale: 18.05.2019 स्रोनल्ट ऑड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. गयगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीद दुर.:९१२९२२६२६२०, ई-मेल: info@s द्विक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाविता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुघ्दा उ	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिस्टिव्हस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आयएन-एल०२००४एमएन१९१९पीएतसी०६४०४५ ०००८.०.०. तेषसाईट: www.sonal.co.in सूचना रेलरेंटग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येन आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिशित वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे निच्या संचालक पंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही/-	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅथ्यॉन पयुवेरेक्स, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआवएनः एक२१०५०एमएव१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर नि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम,	डीआयएनः ००२५०३७८ इट्टलपर्स लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्सः ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईटःwww.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ ार्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.baseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजा संपत्लेच्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखायरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्ययात येईल. सदर सूचना ऊंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीचे क्षेअर्स जेथे सूचिकध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता साही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अमयाल	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.क .:०२२-२६३९६७६८ फंक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिमेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्रायरमेंट्स) रेयुलेजन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंप्रपीधित वित्तीय निष्टर्म विवारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संवालक मंडळाची सभा क्र.२०१९– २०/१ होणार आहे.	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. राग्यड, खोपोती, महाराष्ट्र=४२०३. की दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (१ रेग्युलेवान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुद्धा प् दिकांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिसिटहस् लिमिटेड आवएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in मुखना क्लिस्टंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरसेंट्स) नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथ स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथ स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ निस्टा संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अंडेसिव्हस् लिमिटेडकारिता सही/- संदीष अरोरा	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅथ्शॉन पयुवेरेक्स, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एक२१०१०एमएव१९६०पी ई-नेल:citadel@marethonrealty.com वेवसा सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर सि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे	डीआयएनः ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in देकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to inimate the undersigned about the same along with documentary evidence	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात येणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे संबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाचिता कंपनीच्या कोड ऑफ कच्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात रोईल. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in देवसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgtl.in तेबसाईटवर आणि कंपनीच्या के स्ट्रीक्त किमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अगयाता	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .१०२२-२६३९६७६८ फॅक्स :0२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराजा सेबी (लिस्टिंग ऑक्टिनेशन्स २०५५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३९ मार्च, २०९५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्याल आणि ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्याल आणि ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय अह्याल आणि ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्ठर्घ विवारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीवृत्त कर्यालयात गुरुवार, ३० मे, २०९९ रोजी स.१९.०० वा. कंप्रनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०९९- २०/९ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. राग्यड, खोपोती, महाराष्ट्र=४२०३. की दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (१ रेग्युलेवान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुद्धा प् दिकांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer डिसिटहस् लिमिटेड आवएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in मुखना क्लिस्टंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरसेंट्स) नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथे स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथ स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ नुसार येथ स्वना देण्यात घेन आहे की, ३१ मार्च, २०१९ निस्टा संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अंडेसिव्हस् लिमिटेडकारिता सही/- संदीष अरोरा	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅथ्शॉन पयुवेरेवस, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएन: एल२१०१०एएएच१९६०पी ई-नेल:citadel@marethonrealty.com वेवसा सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर सि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालन यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीदारे री कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव	डीआयएनः ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in हेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित)
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to inimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवर नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सुचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.sgld.in स्वसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसर्च लिमिटे ढच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बी ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अम्याल ठिकाणः युंबई कंपनी सचिय	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर, क्र .:०२२-२६३९६७६८ फॅक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑक्टिनेशन्स उंण्ड डिस्क्लोजर रिक्रायरसेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंप्रनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंप्रमाचि, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंप्रनीच्या संवालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए, जि. राग्याड, खोपोती, महाराष्ट्र-४२०३. की दुर.:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s प्र रेखुलेशनस २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुद्धा दिनांब: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली	Sd/- G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिसिव्हस् लिमिटेड आवएन-एल०२००४एमएच१९९१९पेएलसी०६४०४५ onal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in स्वना लेस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरसेंट्स) नुसार येथे स्वना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ स्वना पार्थरिक्षत वित्तीय ते काहे की, ३१ मार्च, २०१९ तुसार येथे स्वना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ स्वना आहिल्मेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायरसेंट्स) नुसार येथे स्वना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ तिन्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अंडेसिव्हस् लिमिटेडकारिता संदीप आति संदीप आति	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेवस, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-नेलःcitadel@marethonrealty.com वेबसा सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद् २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे f कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित	डीआयएनः ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in देकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सूचना देण्यात येत आहे की, ३१ षर्वकरिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे,
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived,	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोरडणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०९९ अर्थात ठि मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेत्साईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिष्ठ- आहेत त्या बीएसाई लिभिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोवल ट्रेडफिन लिभिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अमयाल ठिकाण: मुंबई कंपनी सचिय	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र .१०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायसॅंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अह्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्कर्श विवारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नॉदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३० मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९– २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपल्ज्ब	Dale: 18.05.2019 सोनल अउँड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट झ. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर दुर११२१२२२२२२२२२ मेल: info@s दिक्युरिटीज अँण्ड एक्सर्चेज बोर्ड ऑफ इंडिया (f रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षांकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुच्दा ज दिनांक: २१ मे, २०१९ दिकाण: खोपोली हक्या हाज्य हाजुर्का इज्य कॉर्पोस्ट ओळख क्रमांक: एलथ: नॉद.कार्याहर्य: डायुर्कॉन हाज्यस, ९/४, ए	Sd/- G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिव्हस् लिमिटेड काई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवएन-एल०२००४एमएन२९१९पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेनसाईट: www.sonal.co.in मूचना लेस्टंग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात येन आहे की, ३१ मार्च, २०१९ पार्थरिक्षत वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे तिच्या संचालक पंडळाची सभा होणार आहे. 20.in वेनसाईटवर आणि स्टॉक एनसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिसा सही/- संदीष अरोरा च्यवस्थापकीय संचालक	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेक्स, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवसा स्रेचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मबान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या	डीआयरनः २०२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ धूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०९५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ॥ १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात धेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाबिता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० १, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्म घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्ण्यात येईरू. सदर सूचना ऊंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेशर्स जेथे सूचिबध्द उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरीता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अप्रवास ठिकाणः चुंबई कंप्रनी सचिव	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र .१०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्रायरमेंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्वर्श वर्षाकरिता कंपनीचे संचलक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ज्ब आहेत.	Dale: 18.05.2019 सोनल अउँड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट झ. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर दुर११२१२२२२२२२२२, ई-मेल: info@s द रिक्युरिटीज ॲण्ड एक्सर्चेज बोर्ड ऑफ इंडिया (f रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षांकरिता लेख याकरिता मंगळवार, दि.२८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुच्दा ज दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली डिकाण: खोपोली	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिन्ट्रस् लिमिटेड काई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आयएन-एल०२००४एमएन२९१९पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेनसाईट: www.sonal.co.in मूचना लिस्टां ऑक्लिमेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिशित वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे तिस्या संचालक पंडळाची सभा होणार आहे. 20.in वेनसाईटवर आणि स्टॉक एनसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिल्ह्स् लिमिटेडकरिता सही/- संदीप आरोरा च्यायस्थापकीय संचालक	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेक्स, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सुंचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई थेथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूवनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c	डीआयएनः २०२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ॥ १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात धेणे व नोंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाचनी व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात 3 १, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिभिटेडकर्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोवल ट्रेडफिन लिभिटेडकरिता सही /- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिव PUBILIC NOTICE = NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क .:०२२-२६३९६७६८ इं-नेल :hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरावा सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(ओ नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे संपलित्या तिमाही व वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर जपलब्च आहेत.	Dale: 18.05.2019 स्रोनल्ल अर्घे नॉदणीकृत कार्यालयः प्लॉट क. २८/१ए. (व. रायगड, खोपोली, महायह-४९०२०३. स्त दुर:.९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s द् रिक्युरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (ति रेयुलेयान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रेवी संपल्लिया चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुच्दा र दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली टिक्टाण डिकाण ह्युकॉन हाउम, १/५, ए जपेरिट ओळख क्रमांक: एलध नॉद काबर्खला हुगुर्जन हाउम, १/५, ए उपले (प)-४००६०४, तूर:.०२२-४१५२२२	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्सिव्हस् लिमिटेड काई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवएन-एल०२००४एमएच१९१९पीएतसी०६४०४५ कात्रो.co.in, वेवसाईट: www.sonal.co.in बूचना र्ल्लारंग ऑक्लिमेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) नुसार येथे सूचना देण्यात थेल जाहे की, ३१ मार्च, २०१९ पारिशित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तिन्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेवसाईटटार आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिसा सही/- संदीप आरेस ट्यवस्थापकीय संचालक	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेक्स, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सुर्द्याना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई थेथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूवनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या	डीआयएनः २०२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित प्रटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ॥ १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims,	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोरडणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जूल, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेत्साईटवर आणि कंपनीचे शेअस् जेशे सूचिबद आहेत त्या बीएसाई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईंटवर उपजळ्य आहे. श्री ग्लोवल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका असवाल ठिकाण: गुंबई कंपनी सचिय PUBLIC NOTICE NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .१०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिनेशन्स अॅण्ड डिस्वकोजर रिक्रायरमेंट्स) रेयुरुंब्रान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलित्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्ट्रात्न त्रि मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ज्व आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/-	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., ति रायगड, खोगेती, महाराष्ट्र-४२०३. की: पुर: १९२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दुर: १९२१९२२६२६२२०, ई-मेल: info@s प्रेयलेगत्म २०१५ च्या नियम ४७ सहवाविता २९ रोवी संगलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षांकरिता लेख याकरिता मंगळवार, दि, २८ मे, २०१९ रोजी कंप- याकरिता मंगळवार, दि, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुघ्दा र विकाण: खोपोली र्छायॉरिट ओळख कमांक: एल% नॉद.कायलियः डगुर्छोन हाज्यस, ए/४, ए जणे (५)-४००६०४, दू:.०२२-४९९२२२ संर्थ संर्थ अर्थ (५)-४००६०४, दू:.०२२-४९९२२ संर्थ संर्थ अर्थ (५)-४००६०४, दू:.०२२-४९९२२ संर्थ संर्थ संर्थ संर्ध (लिस्टिंग ऑस्ट्रिगेश-स अंध्र डिनस्लोजर विषयर	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हेस्टिटहस् लिमिटेड कार्य- अदोषी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, आवएन- एला २२००४एमएच१९११पीएलसी०६४०४५ onal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in बूचना लेस्टिंग ऑब्लिमेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) बूचना खेखना देण्यात वेत आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिश्वित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तिच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अंडेसिव्हस् लिमिटेडकरिता सदी/- संदीप अतौरा ट्ययस्थापकीय संचालक टाटेटनाटार्ट्यलही१९४९२ पाओवडीसी वामळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, १९००एमएच२००१पीएलसी१९४४२	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्यॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट	डीआयएनः २०२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ १ईट:www.citadelrealty.in देकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ मूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यकीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited Std Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात धेणे व नोंवपटावर धेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाचनी व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात 3 १, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिभिटेडकर्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिभिटेडकरिता सही /- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिव PUBILIC NOTICE = NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क .:०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायरसॅंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहयाचिता २९(१)(ओ नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे त्राया कंप्रनीच नॉदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३०.मे. २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सही/- हिरोशाल्ब्र्यानी	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट झ. २८/१ए, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४१०२०३. सीर दुर.:११२१२२२२२२२२, ई-मेल: info@s दावक्युरिटीज ॲण्ड एक्सर्चेज बोर्ड ऑफ इंडिया (f रेणुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाविता २९ : रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि.२८ मे, २०१९ रोजी कंपन सर्च तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुख्ता दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली हिकाण: खोपोली मॉरेट ओळख कमांक: एलधः नॉद.कार्यक्रिय: डगुर्थान हाउन्स, ए/४, ए जणे (२)-४००६०४, दू:.०२२-४५१२२५ संबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स वेंध्व डिस्क्लोजर विष्ठायर देय्याल येत आहे की, ३१ मार, २०१९ रोजी नंपलेल्य	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिव्हस् लिमिटेड काई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आयएन-एल०२००४एमएन२९१९पीएनसी०६४०४५ onal.co.in, वेनसाईट: www.sonal.co.in मूचना लिस्टंग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिशित वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे तिच्या संचालक पंडळाची सभा होणार आहे. 20.in वेनसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही/- संदीष अरोरा च्यवस्थापकीय संचालक हिट्टा सेच्यलक्ती१९४४१२ आयरडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, 198, वेबत्ताईट:www.duconinfra.co.in दूदग) स्युलेग्स २०१९ थ्या नियम २१(२) नुसार थेथे सूचना ा तिमाही व वितीय वर्षावरिता पंग्लीचेर फर्भय लेखागरिकित ते करणील्या गोवणीकृत कार्यानीय रक्रमेय लेखागरिकित	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्यॉन पगुचेरेवस, मफतलाल जि लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट	डीआयएनः ००२५०३७८ इट्टलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्कारिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यकीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) त थेईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE	<u>Notice is hereby given pursuant to Regulation</u> 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाचनी व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ठे १, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईं. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिट ढच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडकिन लिमिटेडकरिता सही /- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिव AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .१०२२-२६३९६७६८ फॅक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्वायसॅंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय उस्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निम्हर्ज वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्ज वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्ज वर्षाकरिता लंखापरिक्षित वित्तीय निस्हर्म वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्म वर्षा नेप्साना कंपनीच्या राष्ट्रा कंपनीचे नॉदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३० मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीचरा संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सही/- हितेशालिंबानी तिकाण: सूरत कंपनी सचिव	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क. २८/१ए. (व. रायगड, खोगेली, महाराष्ट्र-४१२२३०, की. दुर::९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (र रेपुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाविता रु रेपे चेंग्रेजेगन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाविता रु याकरिता मंगळवार, दि.२८ मे, २०१९ रोजी कंग- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुप्टा ज किंपोल्ट ओळ डक्सकोज द्रिज्या स्विक्याण: खोपोली रिकाण: खोपोली रिक्टा वा दिर्मा आदिग्रेशन्स अंग्ड किंग्रल्य रिजयर देवेवा (जिस्टिंग ऑस्टिगेशन्स अंग्ड किंग्रल्य रिजयर देवेवी (जिस्टिंग ऑस्टिगेशन्स अंग्ड किंग्रल्य रिजयर देवेवी निष्ठार विकारात येग वा नीव प्रावत येग वाकर पाजायलेवी वा लोक इंकट्रियक इन्टेन, से क 9, cmे(Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer ELECTOR Company Secretary / Compliance Officer Sector State Company Secretary Secretary (Company Secretary Sec	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅथ्शॉन पयुवेरेवस, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-800093. दूर:032-६१९८८४८ सीआयएन: एल२१०१०एमएव१९६०पी ई-नेल:citadel@marethonrealty.com वेवसा सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीदारे र् कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवं कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या: सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व	डीआयएनः २०२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ १ईट:www.citadelrealty.in देकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ मूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यकीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोरडणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डकट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जूल, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठ्वर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेत्ताईटतर आणि कंपनीसे शेअस् जेथे सूचिबद आहेत त्या बीएसाई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईंटवर उपल्ळ्य आहे. श्री ग्लोवल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अमयात ठिकाण: गुंबई फंपनी सचिय PUBLIC NOTICE AHEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120136, Maulana Azad (Duncan Road), situated on Piot No.769 Bycula Division, Mumbal 400008, MR GULAM MCHAMMED HUSAIN PITTALWALA was the	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क .:०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायरसॅंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहयाचिता २९(१)(ओ नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे त्राया कंप्रनीच नॉदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३०.मे. २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सही/- हिरोशाल्ब्र्यानी	Dale: 18.05.2019 Constraint of the second secon	Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer ELECTOR ELECTOR Company Secretary / Compliance Officer ELECTOR ELECTOR ELECTOR Company Secretary / Compliance Officer ELECTOR Company Secretary / Compliance Officer Company Secretary (Compliance) (Company Secretary Secretary Secretary Company Secretary Secretary Company Secretary Secretary Secretary Secretary Secretary Company Secretary	ठिकाणः मुंबई रिस्टाइेल रियाल्टी ॲण्ड हेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएएप१९६०पी इं-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्याना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर जि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वार तिं कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवे कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व दिनांक: २० मे, २०१९	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी भंपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्थ घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्यात येईंठ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई किमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ क्रियांक अपवास ठिकाण: मुंबई फंपनी स्वाय PUBLIC NOTICEE NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and NR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA was the monthy Innant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .१०२२-२६३९६७६८ फॅक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्वायसॅंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय उस्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निम्हर्ज वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्ज वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्ज वर्षाकरिता लंखापरिक्षित वित्तीय निस्हर्म वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निस्हर्म वर्षा नेप्साना कंपनीच्या राष्ट्रा कंपनीचे नॉदणीकृत कर्यालयात गुरुवार, ३० मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीचरा संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सही/- हितेशालिंबानी तिकाण: सूरत कंपनी सचिव	Dale: 18.05.2019 Constant (العليم) المحافظة ال	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हेस्सिटहस् लिमिटेड टकाई-अदोशी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवएन-एल०२००९४एमएच१९९१पीएतसी०६४०४५ onal.co.in, वेवसाईट: www.sonal.co.in बूचना र्लेस्टंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिकायर्मेंट्स) मूचना संवालक मंडळाची सभा होणार आहे. co.in वेवसाईटटार आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल अँडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही/- संदीप आरोस ट्यवस्थापकीय संचालक 5.Cacoo िर्जीरिटिडिटिड 2000एपएच२००९पीएलसी१९१४९२ स्वायार्डीयो वगले इंडस्ट्रिक इस्टेट, रोड क्र., (१४, वेबसाईटच्या अपनीय रक्षेय लेखानशिति र्हता वेप्लांचा गांत्यांत्व का प्रेन्सर रेखा स्हिति हा कार्यात्या गांत्यांत्व का प्रेन्सरिक्त ब्रह्मन्त्र क्रियार्डीयो वगले इंडस्ट्रिक इस्टेट, रोड क्र., (१४, वेबसाईट:www.duconinfra.co.in द्वावा हिंस) हेखुलेगन्स २०१५ व्या नियम २६(२) नुसार येथे सूचना 10 तिगाही व चितांव वर्षावरिया जेपनीय कार्यात्य. (१२) न्हा दिवल लगायि?) रोजी ४८ तालानंवर जवडप्यात वोली	विकाणः मुंबई रिसटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत नॉदणीकृत कार्यालयः मॅथ्शॉन पयुवेरेवस, मफतलाल जि लोखर परळ, मुंबई-800093. दूर:032-६१९८८४८ सीआवएन: एल२१०१०एमएव१९६०पी ई-नेल:citadel@marethonrealty.com वेवसा सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे दि कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या: सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रियाल्टी अ दिनांक: २० मे, २०१९	डीआयएनः २०२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ मूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/-
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची राभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नोंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहयाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाचनी व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात उ मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईंठ. सदर सूचना कंपनीच्या WW.Sgll.in वेबसाईटवर आणि फंपनीचे शेअर्स जेथे सूचिबघ्द आहेत रया बीएसई लिभिटे ढच्या WWW.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिभिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिव PUBLIC NOTICE = NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA was the monthy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क .:०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(भ)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलित्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्टांत्रत्व कर्यालयात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सही/- हितेशा ल्वियानी ठिकाण: सूरत कंपनी सचिव दिनांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-१२०२०३. सीद तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुघ्टा ज्ञ दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली रायगित दिया क्र विद्या www.sonal.c कॉर्योरेट ओळख कमांक: एलध नॉद.कार्यालय: खुवर्जन हाउन्स, ए/४, ए उर्ण (य)-४००१०४, लू:.०२२-४७२२२२ सेबी (लिस्टिंग ऑल्जिंश-स अँधत डिसक्लोजर विष्ठायस् दितीय विष्कर्या सेना होणार आहे कंपनीचे आलित व्यापार योजनीनियमानुसार व्यापार विड ती निकाल पोल्पेनरार अर्थात शनिया, १ जू., २०१९ (एपसेक: रामा समासीनारत लेखायस्थीत सितीय निष्क (लिस्टिंग ऑल्जिशनर अंधत शिल्या, १ जू., २०१९ (Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer ELECTOR Company Secretary / Compliance Officer Sector State of the Secretary of th	ठिकाणः मुंबई रिस्टाइेल रियाल्टी ॲण्ड हेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएपएप१९६०पी इं-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्याना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर जि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वार तिं कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व दिनांक: २० मे, २०१९	डीआयएनः २०२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी भंपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्थ घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्यात येईंठ. सदर सूचना कंपनीच्या www.sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई किमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ क्रियांक अपवास ठिकाण: मुंबई फंपनी स्वाय PUBLIC NOTICEE NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and NR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA was the monthy Innant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क :0२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूराना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे या करिती कंपनीचे नॉवर्णीकृत कर्यालयत गुरुवार, ३०.मे, २०१९ रोजी स.१९.00 वा. कंपनीचया संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडकरिता सदी/- हितेशालिंबानी ठिकाण: सूरत कंपनी सचिव दिनाक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१	Dale: 18.05.2019 सोनल अंड नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायाड, खोपोली, महाराष्ट्र-१२०२०. की: दुर.:९२२१२२२२२२२२, र्ड-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f रेप्युरेवान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ रेप्युरेवान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ याकरिता मंगळवार, ति, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुद्धा दिकाण: खोपोली हिकाण: खोपोली हिकाण: खोपोली कॉपोरिट ओळख क्रमांक: एलध: नॉद.कार्याहत्य: ड्युफॉन हाठन्स, ए/७, ए लॉपेरि ओळख क्रमांक: एलध: नॉद.कार्याहत्य: ड्युफॉन हाठन्स, ए/७, ए लॉपेरि ओळख क्रमांक: एलध: नॉद.कार्याहत्य: ड्युफॉन हाठन्स, ए/७, ए लॉपेरिट ओळख क्रमांक: एलध: नॉद.कार्याहत्य: ड्युफॉन हाठन्स, ए/७, ए लॉपेरिट ओळख क्रमांक: एलध: नॉद कार्याहर्य: ड्युफॉन हाठन्स, ए/७, ए लॉपेरिट ओळख क्रमांक: रजिख स्वाल येत आहे की, ३१ मार्य. २०१९ रोजी नंपलेल्य विकाल येत आहे की, ३१ मार्य. २०१९ रोजी नंपलेल्य विचाल येत आहे की, ३१ मार्य. २०१९ रोजी नंपलेल्य विकाल येत्र आहे की, ३१ मार्य. २०१९ रोजी नंपलेल्य वेषाल क्रा संड्लापी सना होणार आहे कंपनीचे आतील त्यापर योजनंनियान्तुसार व्यापर दिव तंपालल्य मंडलायी सना होणार आहे कंपनी वातील त्यापर योजनंनिया रायार 2007 हान्यार प्रंड क्रायार वेडियार वेडियार वेडियार तंपालल्य मंडलायी सना होणार आहे	Sd/- G L Kundu G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिव्हस् लिमिटेड टकाई-अदोशी सेंड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, आयएन-एला२२००४एमएन१९१९पीएतसी०६४०४५ onal.co.in, नेनसाईट: www.sonal.co.in मूचना लिस्टंग ऑक्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पारिशित वित्तीय निष्कर्ष वित्तारात घेणे व मान्यता देणे तिन्या संचालक पंडळाची सभा होणार आहे. 20.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही/- संदीप अरोरा च्यवस्थापकीय संचालक त्रावे वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या प्रतिहर्ध किस्ट्रियल इस्टंट, रोड क्र.१, 198, वेबसाईट:www.duconinfra.co.in स्ट्राना तिमाही व वितीय वर्षायलिता मंगनीय एकमय लेखापर्शित ते। कंप्लोळा नोदगीलूत कार्यानीय रजनेय लेखापर्शित ते। कंपलाळा नोदगीलूत कार्यानीय रजनेय लेखापर्शित ते। कंपलंग्रा पोल्ली, देशने, २०१९ रोजी कंपनीच्या की गुल्यार, ४ एप्रिल, २०१९ पासून बंद देयप्यात वाली आहे (दोन्ही दिवस समाविष्ट) पोणी ४८ तासानंतर ज्यडप्यात येईन हा केल्लांद्वार एक्सचेबेलकडे बळविले जाईल आणि तेनी (त) रेपुळेकन्स २०१५ अंलर्गत आवश्यकतेनुसार पुत्तप्रात केले जाईल	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेवस, मफतलाल जिलेकर परळ, मुंबई-४०००१३. दूर:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-नेलःcitadel@marethonrealty.com वेबसा सुंचाना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिसक्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियनन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्रारे कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रियाल्टी व दिनांक: २० मे, २०१९ ठिकाण: मुंबई देवनांक:	डीआयएन: ००२५०३७८ इहल्पर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ धूचना देण्यात येत आहे की, ३५ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुषे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n MR. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईंठ. सदर सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त त्या बीएसई लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका आमान्नट ठिकाण: युंबई फ्रेपनी साचिट PUBLIC NOTICEE NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Plot No.768 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthly Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown pemises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandfather and he expired intestate	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर, क्र .:०२२-२६३९६७६८ फंक्स :०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूदाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिमेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्वायसंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्झ विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कर्यालयत गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संवालक मंडळाची सभा क्र.२०१९– २०/५ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडक्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ख आहेत. एव एस इंडिया लिमिटेडकरिता सही/– हितेश लिंवानी तिकाण: सूरत कंपनी सचिव दिनांक: २०.५.२०१९ एसीएस–३१५३१	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-१२०२०३. सीद तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुघ्टा ज्ञ दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली रायगित दिया क्र विद्या www.sonal.c कॉर्योरेट ओळख कमांक: एलध नॉद.कार्यालय: खुवर्जन हाउन्स, ए/४, ए उर्ण (य)-४००१०४, लू:.०२२-४७२२२२ सेबी (लिस्टिंग ऑल्जिंश-स अँधत डिसक्लोजर विष्ठायस् दितीय विष्कर्या सेना होणार आहे कंपनीचे आलित व्यापार योजनीनियमानुसार व्यापार विड ती निकाल पोल्पेनरार अर्थात शनिया, १ जू., २०१९ (एपसेक: रामा समासीनारत लेखायस्थीत सितीय निष्क (लिस्टिंग ऑल्जिशनर अंधत शिल्या, १ जू., २०१९ (Sd/- G L Kundu Company Secretary / Compliance Officer ELECTOR Company Secretary / Compliance Officer Sector State of the Secretary of th	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेवस, मफतलाल जिलेशर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-नेलःcitadel@marethonrealty.com वेवसा सुंचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रिवाल्टी अ दिनांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई	डीआयएन: ००२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ वूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०९५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित)) त थेईल. sitadelrealty.in वेबसाईटवर 1 स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची राभा होणार आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नोंवपटावर घेपे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना कंपनीच्या WW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबच्द आहेत रया बीएसई लिमिटे ढच्या WWW.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोवल ट्रेडकिन लिमिटेडक्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोवल ट्रेडकिन लिमिटेडकविता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिय PITALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Piot No.769 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Codown premises is standing in the name of G. M. MOH & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandfather and he expired inestate leaving behind him, MR.AHMEDALI MOHAMED	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क :0२२-२६३९६७६८ इं-मेल :hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरावा सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे या करिती कंपनीचे नॉवर्णीकृत कर्यालयात गुरुवार, ३०.मे, २०१९ रोजी स.१९.00 वा. कंपनीचया संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई ठिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर जयलब्य आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सदी/- हितेशालिंगानी ठिकाण: सूरत कंपनी सचिव दिनाक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-१२०२०३. सीद तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s तुर.:१२११९२२६२६२०, ई-मेल: info@s रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाईटवर सुघ्टा ज्ञ दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोली रायगित दिया क्र विद्या www.sonal.c कॉर्योरेट ओळख कमांक: एलध नॉद.कार्यालय: खुवर्जन हाउन्स, ए/४, ए उर्ण (य)-४००१०४, लू:.०२२-४७२२२२ सेबी (लिस्टिंग ऑल्जिंश-स अँधत डिसक्लोजर विष्ठायस् दितीय विष्कर्या सेना होणार आहे कंपनीचे आलित व्यापार योजनीनियमानुसार व्यापार विड ती निकाल पोल्पेनरार अर्थात शनिया, १ जू., २०१९ (एपसेक: रामा समासीनारत लेखायस्थीत सितीय निष्क (लिस्टिंग ऑल्जिशनर अंधत शिल्या, १ जू., २०१९ (Sd/- GLKundu Company Secretary / Compliance Officer ELECTON ELECTON Company Secretary / Compliance Officer ELECTON ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION (Company Secretary / Compliance Officer ELECTON CONSTRUCTION (Company Secretary & Statement (Company Secretary & Secretary & Statement (Company Secretary & Statement (Secretary & Stat	छिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुचेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, गुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-नेल:citadel@marethonrealty.com वेवसा सुद्दाना सेबी (लिस्टिंग ऑब्लिग्रेशन्स ऑण्ड डिसक्लोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्रारे कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रियाल्टी ड दिनांक: २० मे, २०१९ ठिकाण: मुंबई द्वाहीर सूद्यना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्या येत आहे की, माझे अश्र	डीआयएन: ००२५०३७८ इहल्पर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एल्सी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ धूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार के कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) त थेईल. sitadelrealty.in वेबसाईटवर 1 स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai 400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 352 in Village	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company inter alia, to consider and take on record the Audiled Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेणे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईंठ. सदर सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त त्या बीएसई लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका आमान्नट ठिकाण: युंबई फ्रेपनी साचिट PUBLIC NOTICEE NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Plot No.768 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthly Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown pemises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandfather and he expired intestate	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र . १०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूचना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्चकोजर रिक्रायरमेंट्स) स्युरुंबन्स २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय उसवाल यो व मान्यता रेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कर्यातव्यात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ख आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशालिब्रानी विकाण: सूरत कंपनी सचिव देनांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१	Dale: 18.05.2019 स्रोनस्ट अठे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क. २८/१५, वि. राषगड, खोगेती, महाराष्ट्र-४९०३. की दुर:९१२१९२२६२६२०, ई-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (1 रेग्युलेगन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाविता २९ रेगे ते संगलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षांकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bseindia.com वेबसाइंटवर सुप्टा दिलांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोल्ती क्रिस्टि ओळख कमात्व: एश.७ नॉद.कायस्टि: अळ्ठा क्रिस्ट्र्याल संदे (लिस्टिंग ऑस्ट्रिगेशन्स ॲंग्ठ डिस्ल्लोजर रिक्रायर देवेवा वालो इस्ट्रिय्ड इन्ट.ल सेड अ. कार्य संवी (लिस्टिंग ऑस्ट्रिगेशन्स वॉय्ड डिस्ल्लोजर रिक्रायर देववाय वेत आहे की, ३१ मार्ट, २०१९ रोजी संतल्य वित्तीय निष्कर्य विचायत योग नेनियानमुदार व्यापार विड तो निळाल योग लाके इस्ट्रिय्डानिवर, १९७९ ए संवाल्ड मंडळ्यां सना होणर आहे कंपनीच वातील व्यापर योजनेनियानमुसार व्यापार विड तो निळल यांग्राके इन्टिय्डानिय, इन्ट., २७ ६ इ. २०१९	Sd/- G L Kundu G L Kundu Company Secretary / Compliance Officer Setters of the secretary / Compliance Officer (Setters of the secretary of	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएप२१९६०पी इं-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर जि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे विं कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भति व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्र व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रियाल्टी ब दिनांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई वित्तांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई काहीर सूच्यना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अश्व व (२) श्री. विनतेद साहेबगव घुगरे हे खालील अनुसूचीत अ वार्त्री स् मुयान्य क आपती इंसानेन बालूलाल पांचाळ, इस्त	डीआयएन: ००२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ १ईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. स्विक्तरा जहे. अण्ड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेक्साव यशवंत घुगरे सविस्तराणे नमुद केलेले मालमत्ता श्री. तातरकर्ता यांच्याकडून प्राप्त कड इच्छिन
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 N83, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, Kurta Taluka of Mumbai Suburban district.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited Sid Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	\vec{H} बेडणांची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नौंवपटावर घेपे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवर नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद वेवण्यात येईंठ. सदर सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या अध्रस जेथे सूचिबघ्द आहे त त्या बीएसई लिमिटेडक्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बी ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका आवाहा ठिकाण: युंबई फंपनी सचिद NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Plot No.769 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandiather and he expired intestate leaving behind him, MR.AHMEDALI MOHAMED HUSAIN PITALWALA (our father who expired PITALWALA (our paternal uncle who expired	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क :0२२-२६३९६७६८ इं-मेल :hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरावा सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे या करिती कंपनीचे नॉवर्णीकृत कर्यालयात गुरुवार, ३०.मे, २०१९ रोजी स.१९.00 वा. कंपनीचया संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई ठिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर जयलब्य आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सदी/- हितेशालिंगानी ठिकाण: सूरत कंपनी सचिव दिनाक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१	Dale: 18.05.2019 सोनल अँडे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-१२०२०३. सीद तुर.:१२११२२२२२२२, इ.ने.मेल: info@s तुर.:१२११२२२२२२२२, इ.ने.मेल: info@s रावच्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f रेप्युतेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता १२; रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कं पनीच्या WWW.SORAL. WWW.Sseindia.com वेबसाईटवर सुघ्टा उ दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोल्ती कॉपरिट ओळख क्रमांक: एलध नॉद.कार्यालय: खुयॉन हाउन्स, ए/४, ए उपणे (प)-४००१०४, लू:.०२२-४/१३२म देयेती (लिस्टिंग ऑल्जिंशन्स अंध्रत डिसक्लोजर विष्ठायस् देयेती त्या आहे की, ३१ मार्ग, २०१९ पोजी नेयलेल्य वितीय निष्यर्थ विचायत पोजे य नीद पटावर घोजे याकी पंचालरुय मंडणी सना होणार आहे कंपनीचे आतेल व्यापार योजनीनियमानुसार व्यापार विड ती निकाल पोवणेनंतर अंधर्त शन्यार, १ जू., २०१९ (एतसिटन ऑल्जिनेशन्स अंध्रत विनयार, १ जू., २०१९ (Sd/- GLKundu Company Secretary / Compliance Officer ELECTON ELECTON Company Secretary / Compliance Officer ELECTON ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION ELECTON CONSTRUCTION (Company Secretary / Compliance Officer ELECTON CONSTRUCTION (Company Secretary & Statement (Company Secretary & Secretary & Statement (Company Secretary & Statement (Secretary & Stat	ठिकाणः मुंबई विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्यॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलोअर परळ, मुंबई–800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई–मेलःcitadel@marethonrealty.com वेबस सुरावना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर जि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे विं कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भति व्यापार खिडवे कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्र व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रियाल्टी ब दिनांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात वेत आहे की, माझे अश् व (२) श्री. विनतेद साहेबगव घुगरे हे खालील अनुसूचीत य जाहेतर सूट्यना आहेत. सदर पालमता मुळत: मे. श्री दिनेश कन्दवशन कं	डीआयएन: ००२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ १ईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. धांतdelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेबराव यशवंत घुगरे सविस्तराणे नमुद केलेले मालमत्ता श्री. तंतरकर्ता यांच्याकडून प्राप्त कर इच्छिन कंपनी, बिल्डर आणि श्री. विजयकुमार
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiny of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 352 in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S.S. Vichare-Advocate, S-1, Shefers CHS.LTD, beside	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited Sid Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नोंवपटावर घेपे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाचनी व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईळ. सदर सूचना र्क पनीच्या WW.Sgll.in वेबसाईटवर आणि फंपनीचे शेअर्स जेथे सूचिबच्द आहेत रया वीएसई लिमिटेडच्या WWW.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. श्री ग्लोवल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांका अग्रवाल ठिकाण: मुंबई फंपनी सचिय PITALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Piot No.769 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthly Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Codown premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthly Inant in method the expired intestate leaving behind him, MR.AHMEDALI MARED HUSAIN PITTALWALA was our Grandfather and he expired intestate HUSAIN PITTALWALA (our father who expired on 12/10/2004) & MR. ABDUL KADER M. PITTLWALA (our paternal uncle who expired on 24/08/2000).	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अथेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र.:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ ई-मेल:hsindialimite@@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in स्वि (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वकोजर रिक्वायसॅंट्स) स्युत्रेजन्स २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेत्या तिमाही व कार्यातयात गुरुवार, ३० मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एव एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्व्रेंग्रेज होत्रानी विकाण: सूरत कंपनी सचिव दिनांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५२४	Dale: 18.05.2019 स्रोनस्ट अव्हे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क. २८/१ए. (व. रायगड, खोपोती, महायष्ट-४१०२०३. सी दुर::९१२११२२६२६२०, ई-मेल: info@s दिवयुरीरटीज ॲण्ड एवसचेंज बोर्ड ऑफ इंडिया (रेयुलेयात्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ : रोजी संगलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल्ठ कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुख्ता दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोल्ती कॉर्योर ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालन कंपजी ह्वा क्रिये स्थाप्त कॉर्योर ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालनी इन्स्ट्रिय इंटि ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालनी क्रमा होण्ड किस्लोजर दिछायस्ट वेक्यत येत आहे की, ३१ मार्य, २०१९ रोजी संगलेव्य वित्तांव निष्कार्या की व नोव प्रदाय से केया वेत्तांव निष्कार से की व नोव प्रदाय से केया वेत्तांव तिष्कार की व नोव प्रवाय से से सांकित्यान स्थाप्त वेक्यत येत आहे की, ३१ मार्य, २०१९ रोजी संगलेव्य हे सोबी (लिस्टिंग ऑक्लिगेक्षन: कॉण्ड किस्लोजर से हिमायल्ट वेत्तांव तिष्कार की व नोव प्रवाय से की या एनआयकीसी वागाळे इंडस्ट्रियल इन्स्ट, लेड छ १, ठावे (लिस्टिंग ऑक्लिगेक्षन: कॉण्ड तिस्वाया प्र वेचित तामा सामाझीनतर ठेखायसिटित सितीय निय (लिस्टिंग ऑक्लिगेक्स कॉफ्ड तिस्लजीजर दिकावर्यम् योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिय न योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिय न योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिच्या न	Sd- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिस्टिव्हस् लिमिटेड टकाई-अदोषी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवादन-प्रलाठ २०७४एमएव १९९२पिल्सी०६४७४५ onal.co.in, वेत्रसाईट: www.sonal.co.in बुवना करिंरंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्पेट्स) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ पार्थिक्षित वित्तीय निष्कर्ष वित्ताराव घेणे व मान्यता देणे निऱ्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वे बसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिसा सही/- संदीष अर्तोरा ठ्यवस्थापकीय संचालक काटेटटानोटॉजीस्ट लिमिटेड करिया वे वसाईट्रयल इस्टेट, रोड क्र.१, 198, वेक्लाईट:www.duconinfra.co.in द्वा द्वा स्थ्रेजेन्स २०१९ च्या नियम २९(२) नुसार थेथे सूचना रेता वेयनीच्या नीव्याीकृत कार्यालय. झ्युकॉन हाजरा, ए/४. ५)-४००६०४, बेथे नुज्वार दि ३० ने, २०१९ लेजी कंप्लांच्या को कुल्यार, ४ एप्रिल, २०१९ पास्ट्र बंद वेयप्यात वोर्वल रेता वेयनीच्या नीव्यान व्यव्हिय. झाल काली आहे (देन्ही दिवल समायिष्ट) रोजी ४८ तालानंतर ज्यडप्यात येर्वल को जुल्यार, ४ एप्रिल, २०१९ पास्ट्र बळविले जाईल आणि तेर्था तेर्थ जाईल संचालक मंळ्या आदेशान्वरी राही रेवली हिन्हा स्थाने कावर्यकाने हारा प्री.) रेवल्रे जाहर २०१९ पास्त वे २०१९ रोजी कावर्या कर्स्ना केले जाईल संचालक मंळ्या स्थि लिस्टेडलरिया संचाल्य केल्या आदेशान्यते उत्रुकॉन इन्गालंजीस लिनिटेडलरिया संचाल्य मेळावरी जावर्यकाने सुक्ता प्रदेशान्यते क्युकॉन इन्गालंजीला लिनिटेडलरिया	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत नॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, मुंबई-80009३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएप२१९६०पी इं-मेल:citadel@marethonrealty.com वेवस स्याना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर जि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारों कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भति व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व दिनांक: २० मे, २०१९ ठिकाण: मुंबई सर्व धात्र व. २० मे, २०१९ विकाण: मुंबई काहीत स्यूप्यान कंपडाडे की साइ आहे कर्मा क्रियाल्टी व काहीत स्व. पांचाळ व त्रीपती इंसाबेस बाबुलाल पांचाळ, इस्त आहेत. सद्र पालपता गुळत: मे. श्री दिनेश कन्द्रवशन बं समरबहात्र सिंग, खरेदीर यांच्या दर्यया निम्पादित दिनंक २	डीआयएन: ००२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ १ईट:www.citadelrealty.in देकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यकीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. titadelrealty.in वेक्साईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुबे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेबराव यशवंत युगरे सविस्तराणे न्युद केलेले मालमता श्री. तांतरकर्ता यांच्याकडून प्राप्त करू इच्छित कंपनी, बिल्डर आणि श्री. विजयकुमार १३.०८.२००१ रोजीचे गेंवणी इ.९२१/
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. <u>SCHEDULE</u> Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 1352 in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S.S. Vichare -Advocate, S-1, Shefers CHS.LTD., beside	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited Std Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai Reference, exolowite as Section at et al. 2019 Place : Mumbai Reference, exolowite as Section aretise, et al. State and section sizer, et al. State and section at (michair) as a state and section at a sizer, et al. State and section at a sizer, et al. State and section at the section of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited State Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai Reference, exolowite as Science, and and the sizer, et al. State and section at et al. State and section at the section at et al. State and section at the section of the section at the state and section at the section at et al. State and section at the section at the section at the section at the section	\vec{H} बेडलांची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ मिमही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नौंवपटावर घेपे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवर नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद वेवण्यात येईंठ. सदर सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या WWW.Sgll.in स्वसाईटवर आणि कंपनीच्या WWW.Sgll.in सदस, सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in सदस, सुचना कं पनीच्या WWW.Sgll.in स्वसाईटवर आणि कंपनीच्या क्रास्त्र सदस, सुचना कं पनीच्या WW.Sgll.in त्वसाईटवर आणि कंपनीच्या WW.Sgll.in त्वसाईटवर आणि कंपनीच्या क्रास्त्र लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अमवाता ठिकाण: युंवई फंपनी सचिट NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA (UNAR AND A COUMF Ioo of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Plot No.768 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandiather and he expired intestate leaving behind him, MR.AHMEDALI MOHAMED HUSAIN PITALWALA (our father who expired HITALWALA (our paternal uncle who expired	इमारत क. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अभेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. रू.क.:०२२-२६३९६७६८ इं-मेल:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सुविना सेबी (लिस्टिंग ऑक्टिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायसॅट्स) रेयुद्धेनरस २०५५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३५ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सरवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३५ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचेक्ष मंडळाची राभा क्र.२०९९- २०/५ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि डीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्च आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्व्यानी तिकाण: सूरत कंपर, युनेट क्र.२९५२२ मंदि.कार्या: इंटास्ट्रियल कॉयोरिशन लिमिटेड भीआवएल:७९९९९९एपएप१९९९मएव२९९९मएट२१४९८१ नंद.कार्या: इंटा कंप्र, युनेट क्र.२०२०२, रलॉट क.१२.स्ट्रीएम.इं.१९४२१८२	Dale: 18.05.2019 स्रोनल अर्थे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४२०३. की: दुर.:९२२१२२२२२२२, र्ड-मेल: info@s दिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (f रेप्युरेवेगन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २७ रेप्युरेवगन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २७ याकरिता मंगळवार, ति, २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व वपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुघ्दा दिकाण: खोपोल्ती हिकाण: खोपोल्ती हिकाण: खोपोल्ती कॉर्योरेट ओळख क्रमांक: एलण नॉद.कार्याहस: डार्युठॉन हाठन्स, ए/४, ए टार्पे (प)-४००६०४, दू:.०२२-४९९२२२ देव्यात येत आहे की, ३१ मार्य, २०१९ रोजी संपलेल्य विचाल येत्र आहे की, ३१ मार्य, २०१२ रोज क्रम. २०१२ (लिस्टिन ऑक्लिनेशन्स ऑफ डिस्टल्रजोजर रिक्रावर्थ) देव्यात केल जाईल व कंपनीच्या येक्साईटवर प्रतिषद ; योपित केले जाईल व कंपनीच्या येक्साईटवर, प्रतिष्ठ ; देवांगि केले जाईल व कंपनीच्या येक्साईटवर, प्रतिष्ठ ; योपित केले जाईल व कंपनीच्या येक्साईटवर, प्रतिष्ठ ;	Sd- G L Kundu Company Secretary / Compliance Officer EL Company Secretary / Compliance Officer ERECTOR CONSTRUCTION Caster of the second	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेअर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएष५१९६०पी ई-मेल:citadel@marethonrealty.com वेवस सुरावना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रिच्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवं कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या- सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईट सिटाडेल रिवाल्टी व विकाणः मुंबई वित्रांक: २० मे, २०१९ विकाणः मुंबई काहीर सूप्यान आहेत, सदर पालपता मुळत: मे. श्री दिवेश कन्दृश्या अहते, बत्य पालये जनते येथे सूचना देण्या ते आहे की, माझे अश्व व (२) श्री. विनोद साहेवगव युगरे हे खालील अनुमुचीत आहेत. सदर पालपता मुळत: मे. शि दिवेश कन्दृश्या कातित्व बा. पांचाळ व श्रीमती हंसाबेन बाबुलाल पांचाळ, हस्त आहेत. सदर पालपता मुळत: मे. श्री दिवेश कन्दृश्या दिक्तां द्राया पालपता मुळत: मे. शी दिवेश कन्दृश्या क् यासरबाहा सिंग. खोरीदार यांच्या दरग्वा न न दर्ग विक्री करास.	डीआयएन: २०२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. Eitadelrealty.in वेबसाईटवर ा स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुधे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सीवत्रपणे नयुद केलेले मालमता श्री. तांतस्कर्ता यांच्याकडून प्राप्न करू इच्छित कपनी, बिल्डर आणि श्री. विजयकुमार १३.०८२.२०७१ रोजीचे नेंत्णी क.९२१/, नामानुसार खरेदी केले होते. सदर श्री.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiny of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 352 in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S.S. Vichare-Advocate, S-1, Shefers CHS.LTD, beside	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी भंपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेपे व नॉवपटावर घेपे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवर नुसार कंपनी समभाग व्यवहाची व्यापार रिबर्डमे १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०९९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईंठ. सदर सुचना कं पनीच्या WW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्ये शेअर्स जेथे सूचित्वघ्द आहेत त्या बीएकर्झ लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बी ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ प्रियांका अमवाल ठिकाण: युंबई फेपनी सचिव PUBLIC NOTICE MARIE NOTICE is hereby given by us, MR. INTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and NR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown permises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was bur PITTALWALA (our paternal uncle who expired on 24/08/2000). We say that we are desirous to surrender and handover the possession of the entire Godown Premises No.7 alongwith its tenancy rights	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ इं-मेरू:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरवाना सेबी (लिस्टिंग ऑव्टिनेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्वायसॅट्स) रेयुलेबन्स २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय उस्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय उसवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय जिस्वर्ग वर्षा वेयता सुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचलक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपल्ल्य आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्व्यानी तिकाण: सूरत कंपनी सचिव देनांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१ मॉबायल्स-एक९१९१९१९पच १९१९४७तिकती०८४६१४० नंब.कार्या. इंन्टर्न कंर्य. नुमिटिड मौआवएस-एक९१९९१९पच १९१९४निट करिनिटेड मौआवएस-एक९१९९१९४७ एसच १९४१४न४ तर्य. इं.स्.२२२२२४१९४९४	Dale: 18.05.2019 सोनल्ल अंगे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. सयाइ, खोरोली, म्रताग्रह-४२०२३. की: पु. १९२१९२२६२६२२२, ई-मेल: info@s पु. १९२१९२२६२६२२२, ई-मेल: info@s पु. १९२१९२२६२६२२२, ई-मेल: info@s पु. १९२१९२२६२६२२२, ई-मेल: info@s रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, ग्रि. २८ मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुद्धाः विकाण: खोपोल्ती गिंद कायलियः खुधर्ठा हाठन्स, ए/४, ए लॉर कायलियः खुधर्ठा हाठन्स, ए/४, ए लॉप (१) -४००६०४, ट्र.:०२२-४९९२२२२ संवी (लिस्टिंग ऑस्ट्रिगेशन्स वंध्व विसल्लीलर किंग्रवरे एलआपखेली वागाढे ईवीर्रयल प्रेस्ट, लेड क लवे (संपाल वेत आहे की ३१ मार्य, २०९१ रोजी संगलेल्य तंपालल मंडलाखे इसिट्रल अंडल इस्टल) संड क लवे (रंपालल प्रेखाबिलेगेशन्स अंधर्ग विन्वर प्रेव तेथा स्विं देवला से ता ताहे के उर्धत्यात से को वातील त्यापर योक्योत्तिया र प्रेव कंपनी वातीत त्यापर योजनीनियार, भ्रेव, २०९१ रोजी संगलेल्य रंपालल संख्या सात्रातित र वेडायरिवित वित्राय किंग्रवेद कंपर संख्यारी सना होणार कोई कंपर संख्या सात्र र वेर्ड विसल्लोजर रिक्रायरेंद रंपाल कं बा सात्रातितार लेखारितिनिया प्रेवल्य प्रेवर प्रेवल्य प्रेवला सिलल संख्याय के तेथा स्वर्यायरेंद	Sd- G L Kundu Company Secretary / Compliance Officer EL Company Secretary / Compliance Officer ERECTOR CONSTRUCTION Caster of the second	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पगुवेरेवस, मफतलाल जिलेशर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८८८ सीआयएनः एल२१०१०एएष५१९६०पी ई-मेलःcitadel@marethonrealty.com वेवस सुंचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्ठार्थ वीचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१९ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवं कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूचनेत समायिष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व दिनांक: २० मे, २०१९ ठिकाण: मुंबई सर्व सामाव्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अश् व (२) श्री. विनोद माहेवगव घुगरे हे खालील अनुसूचीत आहेत. सदर पालमता मुळत: मे. श्री दिनेश कन्द्रवशन कं समसबहात सिंग, खत्रेदीरर यांच्या दर्ग्यात निक्री विक्री करा, र००१ धारक दितांक २३.०८.२००१ रोजी विक्रि नियान्द वितंक र २००१ धारक दितांक २३.०८.२००१ रोजी निक्री नियान	डीआयएन: ००२५०३७८ इहलपर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ मूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुषे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी होतलत्तां यांच्याकडून प्राप्त करू इत्छित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी होतल. (१) श्री. साहेबगव यशवंत घुगरे सविस्तरणे नमुद केले मालमता श्री. तंतरकतां यांच्याकडून प्राप्त करू इत्छित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S.S. Vichare -Advocate, S-1, Shefers CHS.LTD., beside Adani bill collection center, Vikhroli (E), Mumbai-400 083.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	मंडळाचा सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजा संपलेल्या चतुर्थ तिमहो व वर्षाकरिता कंपनीचे लेखायारीक्षेत वित्तीय निष्कर्ष (एकमेव द एकत्रित) विचारात धेगे व नॉवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कल्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० म, २०१९ रोजी होणान्या मंडळ सभेत वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्यात येईरु. सदर सूचना ऊंपनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेशर्स जेथे सूचिबघ्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईंटवर उपलव्ह आहे. श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ क्रियांका अस्यात ठेकाण: गुंबई फंपनी सचिय PICE is hereby given by us, MR. INTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Plot No.769 Byculta Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown Premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown Premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown Premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMED HUSAIN PITTALWALA was the monthiy Tenant in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown premises is standing in the name of G. M. MOHAMED HUSAIN PITTALWALA (our father who expired on 12/10/2004) & M	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ इं-मेक:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरवाना सेबी (लिस्टिंग ऑक्टिनेशन्स उंपर व्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३९ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३९ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३९ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३९ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय जिस्कर्श वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय जिस्कर्श वर्षातयात गुरुवार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/९ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ब् आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्वियानी विकाण: सूरत कंपनी सचिव देनांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१ भौबल्वस्तर्फर१९१९१९पच१९१९भएलमी०८४६१० नॉव.कार्ग.: इंन्टर्न कंर्य. गुनिट क्र २०३-२०२, फॉट क्र.१	Dale: 18.05.2019 स्रोनस्ट अव्हे नॉदणीकृत कार्यालय: प्लॉट क. २८/१ए. (व. रायगड, खोपोती, महायष्ट-४१०२०३. सी दुर::९१२११२२६२६२०, ई-मेल: info@s दिवयुरीरटीज ॲण्ड एवसचेंज बोर्ड ऑफ इंडिया (रेयुलेयात्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ : रोजी संगलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि. २८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व तपशिल्ठ कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुख्ता दिनांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोल्ती कॉर्योर ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालन कंपजी ह्वा क्रिये स्थाप्त कॉर्योर ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालनी इन्स्ट्रिय इंटि ओळख क्रमांक: एलध नॉद कार्यालनी क्रमा होण्ड किस्लोजर दिछायस्ट वेक्यत येत आहे की, ३१ मार्य, २०१९ रोजी संगलेव्य वित्तांव निष्कार्या की व नोव प्रदाय से केया वेत्तांव निष्कार से की व नोव प्रदाय से केया वेत्तांव तिष्कार की व नोव प्रवाय से से सांकित्यान स्थाप्त वेक्यत येत आहे की, ३१ मार्य, २०१९ रोजी संगलेव्य हे सोबी (लिस्टिंग ऑक्लिगेक्षन: कॉण्ड किस्लोजर से हिमायल्ट वेत्तांव तिष्कार की व नोव प्रवाय से की या एनआयकीसी वागाळे इंडस्ट्रियल इन्स्ट, लेड छ १, ठावे (लिस्टिंग ऑक्लिगेक्षन: कॉण्ड तिस्वाया प्र वेचित तामा सामाझीनतर ठेखायसिटित सितीय निय (लिस्टिंग ऑक्लिगेक्स कॉफ्ड तिस्लजीजर दिकावर्यम् योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिय न योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिय न योपित केले जाईल व कंपनीच्या वेक्साईटवर प्रतिच्या न	Sd- GLKundu Company Secretary / Compliance Officer ELECTON Secretary / Compliance Officer ELECTON Secretary / Compliance Officer ELECTON Secretary / Compliance Officer ELECTON Secretary / Compliance Officer Sector Secretary / Compliance Officer (Sector Secretary / Compliance Voya (Real Comparison of the Secretary Section (Real Secretary Section of the Secretary Sector Secretary Sector Secretary Secretary Secretary Secretary Sector Secretary Sec	ठिकाणः मुंबई विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेवस, मफतलाल जिलेशर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएच१९६०पी ई-मेलःcitadel@marethonrealty.com वेवस सुंचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवं कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूवनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व व (२) श्री. विनोद माहेबगव घुगरे हे खालील अनुसूर्यात अ जिंतेंद्र बी. पांचाळ व श्रीपती हेसाबेन बाबुताल पांचाळ, हरत आहेत. सदर पालमता मुळत: मे. श्री दिनेश कन्द्रवशन वं समसबहादुर सिंग, खदेदीवर यांच्या त्यान, निक्रादित दिनांक २ २००१ धारक दितांक २३.०८.२००१ रोजी वे किन्री करा, वित्रयंकु मा संयलहातुर सिंग यांचे १२.०९.२००१ रोजी विक्री करा, वित्रयंकु मा सपरबाहादुर सिंग यांचे १२.०९.२००१ रोजी निक्री करा, वित्रयकुनार समरबहातुर सिंग यांचे १२.०९.२००१ रोजी निक्री करा, वित्रयकुनार समरबाहातुर सिंग आणे दोन मुले ना मे श्री.	डीआयएन: ००२५०३७८ इहल्पर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० ोएलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ पूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्थावरिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित)) ॥ १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. sitadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. अण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/– अनुजा दुषे कपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेवगव यशवंत घुगरे सविस्तरणंगे नमुद केलेले मालमत्ता श्री. तांवरकर्ता यांच्याकडून प्राप्त करू इच्छित कपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेवगव वशवंत घुगरे सविस्तरणंगे नमुद केले होते. सदर श्री. मामानुसार खरेती केले होते. सदर श्री.
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDUE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as " TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 352 in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S. Vichare-Advocate, S-1, Shefers CHS.LTD., beside Adani bill collection center, Vikhroli (E), Mumbai-400 083.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Regulariements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी भंपलेल्या चतुर्थ मिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विवारात घेगे व नौंवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवाविता कंपनीच्या कोड ऑफ कन्डवट नुसार कंपनी समभाग व्यवाराची व्यापार रिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीय निष्ठर्म घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्यात येईंठ. सदर सूचना कंपनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई किमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ क्रियांक अत्मवादा ठिकाण: मुंबई फेमन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ क्रियांक अत्मवादा ठिकाण: मुंबई फंपनी सांचट	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे पी.रोड, अधेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर. क्र .:०२२-२६३९६७६८ फॅक्स:०२२-२६३९६७६८ इं-मेरू:hsindialimited@gmail.com बेबसाईट:www.hsindia.in सूरवाना सेबी (लिस्टिंग ऑव्टिनेशन्स अॅण्ड डिस्चलोजर रिक्वायसॅट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सत्वाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय अहवाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय उस्वाल आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वितीय जस्वाल वर्षा वेग्रत्या रुख्यार, ३०मे, २०१९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचलक मंडळाची सभा क्र.२०१९- २०/१ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपल्ब्ल् आहेत. एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्व्यालि दांक: २०.५.२०१९ एसीएस-३१५३१ मोबायल्स-एफ९१९१९एवप१९१५१एस-३१५३१ राजीरिशन लिमिटेड भीआयल्स-एफ९१९१९१९वम्प१९१५१९मिर-३० २०, कॉट क.१. रही एन पुरव मार्म, एस टी.रोड, केल्रू, मुंबई-४०००७२, दुर.९१-२२-२४२१९४१४/० बेबसाईट:www.wicld.in ई-मेल-contact@aicld in	Dale: 18.05.2019 सेनल्ल अर्चे नॉवणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. २८/१ए., जि. गवगड, खोगेली, म्रताग्रह-४२०.९३. कीः तुर.:१९२१२२२२२२०, ई-मेल: info@s पुर.:१९२१२२२२२२२२, इ.२२, इ.२२, मु.२१९९२ रोव संगलेखा चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, ति. २८. मे, २०१९ रोजी कंप- सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुद्धाः विकाण: खोगेली र्छार्यारेट ओळखाक्रमांक: एलण मंद कार्यारलय: इ.१९२ ठिकाण: खोग्लेगेल छार्था (शिस्टिग ऑस्ट्रिया इगुर्छ) इदुकाल: इ.११ मे, २०१९ ठिकाण: खोग्लेगेल छार्था (१) - ४००६०४, लू०२२-४९१२२४ संव (शिस्टिग ऑस्ट्रिया तिमंद मंग्रि, २०१९ रोजी कंपल्ल एगआयळीती बागाठे इंटीट्रया अंग्रह दिकल्लोजर खिणयरी पंचालक मंडळापी तेना होणार कोट पंचालक मंडळापी तेना होणार कोट कंपनी वेवतीत व्यायर योजनीनियार, भु जून. २०१९ पंचालक मंडळापी तेना होणार कोट कंपनी वातील व्यायर योजनिया विवार पिव मार्य एगसेल मा सामानितन देखापरविनिय, भु जून. २०१९ एवनाकर के वाईल व कंपनीच्या पेक्साईटवर प्रसिद्ध ग (तिस्टिन ऑस्ट्रिवेल प्रां के वाई प्रजाते रिवायर प्रिव्य प्रां प्रां के जे वाईल व कंपनीच्या पेक्साईटवर प्रसिद्ध ग प्रां तेक वाईल व कंपनीच्या येक्साईटवर प्रतिष्द प्	Sd- G L Kundu Company Secretary / Compliance Officer हिसिटहस् लिमिटेड टकाई-अदोषी रोड, पोरट खोपोली, ता. खालापूर, आवाय- ucoi २००४एमएव१९१९पीएलसी०६४०४५ onal.co.in, नेत्रसाईट: www.sonal.co.in युवना करिंटग ऑक्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायर्पेट्स) नुसार येथे सूचना देण्यात येन आहे की, ३१ पार्च, २०१९ पार्थरिक्षत वित्तीय निष्कर्ष वित्तारात येणे व मान्यता देणे तिस्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. 20.in वे बसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या अलब्ध आहे. सोनल ॲडेसिवहस् लिमिटेडकरिता सही/- संदीप अगरेता ह्यवस्थापकीय संचालक का वे बसाईटवर आणि स्टॉक एवसचेंजच्या प्रात्त्रिय आहि. 2000पगएय२००९पीएलसी१९४४१२ नआयर्डशिरी वानवे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१, 198, बेबलाईट:www.duconinfra.co.in यूवना हिस) स्थ्रेडोकन्व २०१५ व्या नियन २५(२) नुसार थेथे सूचना तिनायी व वित्तीय वर्गावर्षता चंगनीचे एकंच लेखानशिता रेता कंपनीच्या नीवगीवृत्त कव्यंतव्य. झ्युकॉन हाऊन, ए/४. १)-४००,०७, येथे पुण्यार दि ३० मे, २०९९ सेजी कंप्लीच्या तेल व्रुक्यार, ४ एप्रिल, २०१९ पासून बंद वेवण्यात आली आहे (दो-ही दिवस सापीधि?) पंजी ४८ तासानंतर चवडप्यात वेईल. हर्ष केल्री सांचालक केले गाईल संचालक मांडळाव्या आदेशान्वर इयुकॉन इन्गादेवनोलॉला सांचित्रक हरिव केट्री वार्यकारी संचालक डोआयाएन: ७७१४४६८४ RUGS	ठिकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेवस, मफतलाल जिलेकर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पी ई-नेलःcitadel@marethonrealty.com वेक्स सुद्दाना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर रि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारे कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडव कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेक्साईट सिटाडेल रिवाल्टी व वित्तांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई वित्तांक: २० मे, २०१९ विकाण: मुंबई वं सार्य सूट्यना सर्वसायान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अश व (२) श्री. विनोद साहेबगख पुगरे हे खालील अनुसूचीत य जितेंद्र बी. पांचाळ व श्रीपती हंसाबेन बालुलाल पांचाळ, इस्त आहेत. सदर पालमतो गुळतः 1. श्री दितेक कन्टरवशन कं समस्वहादुर सिंग, खरेदीदार यांच्या दर-२००९ रोजीचे विक्री करार विवउकुमार समपबहादुर सिंग यांचे १२.०९.२००९ रोजी विक्री कि. सीवजयकुमार समर्थ साट्य दिनां १२.०९.९.९००९ रोजी विक्री विक्रा का सीनत वित्ता खुनेता विजयकुमार सिंग वाणि देत गुले नामे श्री. विव्यकुमार सिंग हे सदर पालमतेचे कावदेशीर वारसदार आं	डीआयरमः २०२५०३७८ इहल्पर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०१५७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ वूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०९५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित)) ॥ १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. titadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. ऑण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुवे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी शील (१) श्री. साहेबराव यशवंत घुगरे सविस्तरणणे नमुद केलेले मालमता श्री. तांतरकर्ता यांच्याकडून प्राप्त करू इच्छिन फर्मनी सचिव व सक्षम अधिकारी
receipts, possession letter issued by the MHADA, 2. Sale Deed made b et w e e n M R. S U R E S H NATHURAM CHAUBAL and MR. SUDHAKAR NAMDEO ROKADE, alongwith payment receipts, Possession receipt, Transfer Letter Issued By MHADA, of the Room has been misplaced. All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction. SCHEDULE Room No. 599 on 1st Floor, in the Building No. 19, in the Building known as "TAGORE NAGAR TAPOVAN CHS.LTD", Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai -400 083, area of the Room 217.17 sq.ft. Carpet, Survey No. 113, Village – Hariyali, CTS No. 352 in Village Hariyali, Kurla Taluka of Mumbai Suburban district. S.S. Vichare-Advocate, S-1, Shefers CHS.LTD., beside Adani bill collection center, Vikhroli (E), Mumbai-400 083.	Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth quarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com. For Parle Software Limited S/d Paresh Sampat Non-Executive Chairman Date: May 18, 2019 Place : Mumbai	में डळाची सभा होणार आहे. ३१ गार्च, २०१९ रोजी भंपलेल्या चतुर्थ मिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव उ एकत्रिल) विवारात घेगे व नॉवपटावर घेणे याकरिता सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०९५ सहवादिता कंपनीच्या कोड ऑफ कच्डक्ट नुसार कंपनी समभाग व्यावहाराची व्यापार खिडकी १ एप्रिल, २०१९ ते १ जून, २०१९ अर्थात ३० मे, २०१९ रोजी होणाऱ्या मंडळ समेत वित्तीय निष्ठर्म्ब धोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेक्यात येईरु. सदर सूचना ऊंपनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीच्या WWW.Sgll.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे रूक्तिबच्द उपलव्य आहे. औ ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांक प्रमान ठिकाण: गुंबई फैमिटेडकरिता सही/- दिनांक: २०.०५.२०१९ ग्रियांक प्रमान ठिकाण: गुंबई फंपनी सचिद्र अपने समाही NOTICE is hereby given by us, MR. IMTIAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA and MR. RIYAZ AHMEDALI PITTALWALA are having office address at Godown No.7 on the Ground Floor of Shehzadi Mansion, 120/136, Maulana Azad (Duncan Road), situated on Piot No.769 of Bycula Division, Mumbai 400008, MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was the monthij Tianati in respect of the said Godown No.7 and the Rent Receipts in respect of the said Godown premises is standing in the name of G. M. MOHD & CO. We say that MR. GULAM MOHAMMED HUSAIN PITTALWALA was our Grandfather and he expired inlestate leaving behind him, MR.AHMEDALI MOHAMED HUSAIN PITTALWALA (our father who expired on 12/10/2004) & MR. ABDUL KADER M. PITTALWALA (our paternal uncle who expired on 24/08/2000). We say that we are desirous to surender and handover the possession of the entire Godown Premises No.7 alongwith its tenancy rights therein in favour of the M/s. KATHAWALA	इमारत क्र. ५८, मनिष नगर, जे.पी.रोड, अभेरी (ग), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क.:०२२-२६३९६७६८ इं-नेल::hsindialinite@gmail.com वे बत्ताईट:www.hsindia.in सुवाना सेवी (लिस्टिंग ऑक्टिंगेरान्स अॅण्ड डिस्वलोजर रिकायरमेंट्स) रेयुद्धन:स २०५५ च्या नियम ४७ सहयाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३५ मार्च, २०१५ च्या नियम ४७ सहयाचिता २९(१)(अ) नुसार येथे सूचना वेण्यात येत आहे की, ३५ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय अख्टाल आणि ३५ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे तेखापरिक्षित वित्तीय जिद्धात्र आणि ३५ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्ठार्भ विवारात येणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीवृत्त कर्यातयत गुण्वार, ३०मे, २०९९ रोजी स.१९.०० वा. कंपनीच्या संचलक मंडळाची सभा क्र.२०९९- २०/५ होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.hsindia.in वे बसाईटवर आणि डीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ब्य आहेत. एव एस इंडिया लिमिटेडकरिता सही/- हितेशाल्व्या कंपनी रेशन कंप्र सुमिट क २०९-२०२, एसंट क	Dale: 18.05.2019 स्पोनल्ल अर्धालय: प्लॉट क. २८/१ए., (व. रायगड, खोगेती, मतायह-४४२०२३. की. दुर:१९१२१२२६२६२०, ई-मेत्त: info@s दुर:९१२१९२२६२६२०, ई-मेत्त: info@s दुर:इ११२१२२२६२६२०, ई-मेत्त: info@s दुर:देवत्यादेव, अण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (रे रेयुलेवान्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिवा २९ : रोती संगलेक्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेख याकरिता मंगळवार, दि.२८ मे, २०१९ रोजी कंपन सर्व वपशिल् कंपनीच्या www.sonal.c www.bscindia.com वेबसाईटवर सुप्टा : रिवांक: २१ मे, २०१९ ठिकाण: खोपोल्ती क्युंकॉल ट्राइक्स, ८१९ ए ठिकाण: खोपोल्ती क्युंकॉल टाइक्स, ८१९ ए ठाये (२)-४००६०४, दूर:०२२-४११२२२ द्व रेवंस (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स वॉय्ड डिस्क्लोजर कियल्स एनआयडीसी वालोड इंडस्ट्रिय्छ इस्टेट, लेड छ १, ठाये (संचालक मंडळामी तमा होणार आहे तो निकाल योवणेनंतर अर्थात शनिवर, १ जुन. २०१९ (जर्सात गत्मा सामात्रीनंत्रम नुवाय व्यापस डिक्र तो निकाल योवणेनंतर अर्थत शनिवर, १ जुन. २०१९ प्रेतांक तमा सामात्रीनिया देवराया विद्याय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स वॉय्ड डिस्ट्र्य्या इन्द्र्या प्रेर्ड तो निकाल योवणेनंतर अर्थात शनिवर, १ जुन. २०१९ (जर्सांक त्र्यात वेल्कोनेक्र मं क्रायर दिवाय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स, वॉय्ड डिस्ट्र्या इन्द्र्य, प्रेर्ड प्र योचित केले वाईल व कंपनीच्या येक्साईट्र्य प्रतिद द योचित कर्ल वाईल व कंपनीच्या येक्साईट्रय प्रतिद द योचित कर्त वाईल व कंपनीच्या वेक्साइंट्रय प्रतिद द योचित कर्ल वाईल व कंपनीच्या वेक्साईट्रय प्रित्र द योचित कर्ल वाईल व कंपनीच्या वेक्साईट्रय प्रतिह द योचित कर्ल वाईल व कंपनीच्या वेक्साईट्रय प्रतिह द योचित तर द वे, २०१९ टिक्लाण: तर्ल PDP1 Parenteran D Cardio कर्ल सिद्र . २०१२ दाया वेक्साईट्रय प्रतिह द टायाठीक ट्र्य आहेल्य ह उत्र २, २०१२ टायाठीक ट्र २, २०२९ त्	Sd- G L Kundu Company Secretary / Compliance Officer Sectors Secto	ठिकाणः मुंबई विकाणः मुंबई सिटाडेल रियाल्टी ॲण्ड हेत मॉदणीकृत कार्यालयः मॅश्वॉन पयुवेरेवस, मफतलाल जिलेशर परळ, मुंबई-800093. दूर.:0२२-६१५८८४८ सीआयएनः एल२१०१०एएच१९६०पी ई-मेलःcitadel@marethonrealty.com वेवस सुंचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कलोजर पि च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे र मार्च, २०१९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व व वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नॉद २७ मे, २०१८ रोजी मुंबई येथे कंपनीच्या संचालव्य यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारास कंपनीद्वारो कंपनीचे समभागातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडवं कर्मचान्यांकरिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तींकरित २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्या सदर सूवनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.c आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईट सिटाडेल रियाल्टी व व (२) श्री. विनोद माहेबगव घुगरे हे खालील अनुसूर्यात अ जिंतेंद्र बी. पांचाळ व श्रीपती हेसाबेन बाबुताल पांचाळ, हरत आहेत. सदर पालपता मुळत: मे. श्री दिनेश कन्द्रवशन बं समसबहादुर सिंग, खदेदीवर यांच्या त्रप्यात निल्यात्व दिनांक २ २००१ धारक दितांक २३-०८-२००१ रोजी चे किन्री करा, वित्रयंकु मा संयल्हातुर सिंग, खदेदीवर यांच्या त्रप्यात निलाति दिनांक २ २००१ धारक दितांक २३-०८-२००१ रोजी चे किन्री करा, वित्रयकुनार समरबातुर सिंग यांचे १२.०९.२००१ रोजी निर्हा करा श्रीमती सुनिता विजयकुमार सिंग आणि दोन मुले नामे श्री.	डीआयएन: ००२५०३७८ इट्टल्टियर्श लिमिटेड मेल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, ८४, फॅक्स: ०२२-६१५८८४१० एलसी०११७६४ ाईट:www.citadelrealty.in रेकायरसेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ यूचना देण्यात येत आहे की, ३१ षार्करिता कंपनीचे लेखापरिक्षित पटावर घेणे याकरिता सोमवार, क मंडळाची सभा होणार आहे. २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे स्विकृत संचालन सांकेतांकानुसार की कंपनीचे सर्व पदसिद्ध (विहित) ता १ एप्रिल, २०१९ ते २९ मे, त येईल. titadelrealty.in वेबसाईटवर । स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई वर उपलब्ध आहे. अंगड डेव्हल्पर्स लिमिटेडकरिता सही/- अनुजा दुषे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी मील (१) श्री. साहेबराव यशवंत घुगरे सविस्तरणे नपुद केलेले मालमता श्री. गंतस्कर्ता यांच्याकडून प्राप्त करू इच्छित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी मील (१) श्री. साहेबराव यशवंत घुगरे सविस्तरणे नपुद केलेले मालमता श्री. गंतस्कर्ता यांच्याकडून प्राप्त करू इच्छित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी मील (२) श्री. साहेबराव यशवंत घुगरे सविस्तराणे नपुद केले होते. सदर श्री. धन झाले, त्यांच्या फरवात त्यांची पत्नी रोहित विजयकुमार सिंग व श्री. राजिव हाकीत मुक्त कारापनामुनुसार स्वर श्री. यांचे सदर मालमत्तेतील अधिकार, हक्ष,

Notice is hereby given to the General Public			g any right, title, cla		एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडि						२०१८ घ	२०१८ धारक दिनांक १०.०७.२०१८ रोजीचे नोंदणीकृत व मुद्रांकीत मुक्तता करारनामानुसार सदर श्री.				
on behalf of my client, Smt. Bharti Kirit Shah, r/o Flat No 4, Vnnda Building. Plot No 21.	130 V/ 0000-00V/000000	demand and/or into over or against the		1	ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमें			New Link Road, Andheri (W), Mumbai-400053 येरेहित विजयकुमार सिंग व श्री. राजिव विजयकुमार सिंग यांनी त्यांचे सदर मालमत्तेतील अधिकार, हह						ल अधिकार, हक,		
Samath Nagar road LBS Marg Opp Sapna	alle an fi d. fich di an ann anfin ant	particularly describe	said Gooown Pren ed in the Schedule	hereunder	नियम ४७ नुसार सदर से			Email id: pdpl_mumbai@pdindia.com Website: www.pdindia.com, Tel No.: 022-61725900							विजयकमार सिंग,	
Hospital. Ghatkopar (W). Mumbai 400086 that	सबा (आताल व्यापार राखन) आवानवम, २०२५	written whether by	way o Surrender	r. Transfer	ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंद	7 r 🛥	502010	CIN: L24100MH1983PLC	हस्तांतरकर्ती आणि श्री. जितेंद्र बी. पांचाळ व श्रीमती इंसाबेन बाबलाल पांचाळ, हस्तांतरीती यांच्य							
she alongwith her legal heirs, is desirous to		Tenancy rights, Su		ne Share	२९ नुसार गुरुवार, ३०				दरम्यान निष्पादित दि.१०.०७.२०१८ रोजीचे नोंदणी क्र.टीएनएन-१०/५६४०/२०१८ धारक दि.							
sell/transfer to Mr Harshad Gopal Shirke r/o	सांकेतांकानुसार व्यापार खिडकी वरील वित्तीय निष्कर्ष	Mortgage, Charge,	, Trust, Possessio	on, Sublet,	इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिगि	मेटेडच्या र	सचालक मंडळाची	NOTICE	१० ०७ २०१८ रोजीचे चेंटणीकत विकी कराय्याप्रस्थार सहय प्रालपना टेप्यात आली. ही संदय शालीपट							
of Ghatkopar (East). Mumbai-75, or any		Lease, Lien, Licens			सभा होणार आहे			NOTICE is hereby given pursuant to	Regulation	1 47 of SEE		र १०.०७.२०२२ राजाच नादणाकृत विक्रा करातनामानुसार सदर मालमत्ता दुण्यात आला. दा सुदर शालामद्र यो याम कोहीसोलि, यांनी उपरोक्त हस्तांतरकर्त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र.२२ नुसार अनुक्रमांक १०६ ते				
prospective buyer the Flat premises and		howsoever of any r			 सदर अधिनियमाचे नि 	नेयम ३३	नुसार ३१ मार्च,	(Listing Obligations and Disclosure Req								
shares of the Society, which are more		required to lodge to to the surrender of t			२०१९ रोजी संपलेल्या	तिमाही व	वर्षाकरिता कंपनीचे	2015, that the meeting of the Board of D			10 टार्नाताल		पहेबराव यशवंत घ			
specifically described in the Schedule		to the sufferider of the undersigned			लेखापरिक्षित वित्तीय l	निष्कर्ष (ए	(कमेव व एकत्रित)	be held on Thursday, the 30th day of Ma			at		गरुवराय वरायरा खु करारनामा माझ्या २			dur's secondaria
hereinafter.		KATHAWALA REA			विचारात घेणे व मान्य	ाता देणे		the corporate office of the company at SI			5,					- D D
That the original allotment letter and agreement between i.e. Mr Naravan Gopal		Building, 4 th Floor,			२. ३१ मार्च, २०१९ रोजी	संपलेल्या	। वित्तीय वर्षाकरिता	Navlakha Crossing, A. B. Road, Indore			м, I .		ोस, वित्तीय संस्थेस			
Naik and The Shipindia Corporites Co-	www.vishyprabhatrading.com	Mumbai 400020 alc	ongwith full particul	ars, details	समभागांवर लाभांशाचे	ो शिफारस	म करणे	to consider the Audited Financial State			· y		भदलाबदल, तारण,			
operative Housing Society Limited, in respect	आणि संगमीने क्रेआर्ग केश्वे मनितन आहेत जाग	and documentary			 सभेच्या अध्यक्षांच्या 	अनमती	ोने इतर प्रकरणे	(both Standalone and Consolidated) for					वा अन्य इतर प्रक			
of the scheduled Flat premises has been lost		claims, within a per			विचारात घेणे.			on 31 st March, 2019 and other items	as per ag	genda of th			ोल स्वाक्षरीकर्त्यांक			
and not traceable inspite of diligent search.		of publication hered made as required			पुढील तपशिलाकरिता	कंप्रतीली	रोकसाईट किल	meeting.					हौसिंग सोसायटी			
That any person finds the aforesaid documents		presumed that ar			www.aicltd.in/inves			This intimation is also available on the	website of	the company			૧૬૮ યેથે મ ळવાવે,			
are requested to contact the aforesaid owner		Godown Premises			स्टॉक एक्सचेंजच्या W			i.e. www.pdindia.com and the website			2000 C	गगित केले आहेत :	असे समजण्यात येउ			राणार नाही.
and/or his Advocate and handover the same.		deemed to have			www.nseindia.com			viz BSE i.e. www.bseindia.com and NSE	i.e. www.r	nseindia.con				गलमत्तेची अनुसु		
All persons Inclusive of legal heirs of Mrs	ठिकाणः डोंबिवली/ठाणे सही/-	and purposes and	the same are not				and a state of the state.	For Bernster	Davies (00 चौ.फु. बिल्टअ			
Bharti Kirit Shah and her deceased husband		us and the Landlo			अगरवाल इंडस्ट्रियल	कापारशन	이가 안전한 안전하는 것이 같아요. 이 집에 있는 것이 집에 있는 것이 같아요. 이 집에 있는 것이 집에 있는 것이 같아요. 이 집에 있는 것이 집에 있는 것이 같아요. 이 집에 있는 것이 집에 있는 것이 같아요. 이 집에 있는 것이 같이 같아요. 이 집이 있는 것이 같아요. 이 집이 않이 않이 않이 않이 않이 않아요. 이 집에 있는 것이 않이 않이	For Parentera	ai Drugs (i		150-31	ात सोसायटीतील श	ालीभद्र ग्राम म्हणून	ज्ञात इमारत, जमीन	। सब्हें क्र.१९, गाव	न मिरा, काशी मिरा
Mr Kirit Savailal Shah, institutions, legal heirs, claiming any right, title and interest upon the	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	we shall execute			दिनांक: १६.०५.२०१९ विनांक: १६.०५.२०१९		सही/-		0	Sd	राड, ामर		। व जिल्हा ठा णे -४	०११०७ येथील प	लॅटचे सर्व भाग व	खंड.
scheduled property or any part thereof and		surrender shall b without any referer			ठिकाण: मुंबई इंग्रा	ਰੇ ਸ਼ਹਿਤ ਤ	लुसिंदा डिसोजा व सक्षम अधिकारी			ind Das Gar		: मुंबई				इ. मृणाल दळवी
all its rights appurtenant, by way of sale,	डीआयएन:0६४८०२९३	without any releven	nce to such ciaim	vs (ii aliy).	4947	ા સાવવ વ	न संदान आववगरा	Place: Indore		time Directo	16-19-	28.04.2088		मे. के.के	. चावला ॲण्ड बं	जपनीच्या भागीदार
exchange, mortgage, gift, inheritance bequest,								Date : 20.05.2019		DIN: 0052006				265.07202		
possession, lien, lease, easement or otherwise																
in whatsoever manner, are hereby required	VIVID GLOBAL	INDU	STRIE	S LI	MITED			ADOR MU		DD(DDI	ICT	CII	NATT	T	
and called upon to communicate about the		4100MH1987					ador	ADUK MUI		IU	JDC				ED	
same to the undersigned in writing with full	Regd.Office : D-21/1, MIDC Ta							Regd. Off: Ador	House, 5	th Floor, 6	K Dubash	Marg, For	t Mumbai -	400 001		
documentary particulars and self attested	Website: www.vividglobaling			obalinds.co	m;				. 그 이 이 이 것 같아? 아무 아파 아파	and the second		•			aducte com	e
copy thereof, within 15 days from the date of publication hereof, failing which Sale Deed		91) 22-2261 953				MU	MULTIPRODUCTS CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultipro						U			8
and Conveyance of tho aforesaid Plat	AUDITED STATEMENT OF FINANCIAL RES	ULTS FOR THE	QUARTER AND	YEAR ENDE				EXTRACT OF STANDALONE AND CONSOL	LIDATED FIN	ANCIAL RESU	ULTS FOR T	HE QUARTER	AND YEAR E	NDED MARCH		
Premises, shares of the Society and all its		QUARTER	YEAR	QUARTE	(Rs. In Lakh) R YEAR		10			and an experimental subscription of the second					(₹ In I	lakh Except EPS)
								Chandal				lono Consolidated				
										Stand	alono			Concoli	hoteb	
rights appurtenant thereto, will be executed	Particulars	ENDED	ENDED 31.03.2019	ENDED	ENDED		_				lalone	201-0 - 00		Consoli		1000 00 00
		ENDED 31.03.2019 Audited	ENDED 31.03.2019 Audited	ENDED 31.03.201 Audited	ENDED 8 31.03.2018 1 Audited				For Quar	Stand ter Ended	1 1200	Ended	For Quar	Consoli ter Ended		r Ended
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or	Total Income From operations	ENDED 31.03.2019	ENDED 31.03.2019	ENDED 31.03.201	ENDED 8 31.03.2018 1 Audited	SL N	•	Particulars		ter Ended	Year	0.00		ter Ended	For Yea	20000000000000000000000000000000000000
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07	ENDED 31.03.201 Audited 1,480.41	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19	SL N	0	Particulars	31.03.2019	ter Ended 31.03.2018	Year 31.03.2019	31.03.2018	31.03.2019	ter Ended 31.03.2018	For Yea 31.03.2019	31.03.2018
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items)	ENDED 31.03.2019 Audited	ENDED 31.03.2019 Audited	ENDED 31.03.201 Audited	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19	SL N			31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited)	Year 31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)	31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited)	For Yea 31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55	ENDED 18 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40	SL N	Total Income	from Operations	31.03.2019	ter Ended 31.03.2018	Year 31.03.2019	31.03.2018	31.03.2019	ter Ended 31.03.2018	For Yea 31.03.2019	31.03.2018
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07	ENDED 31.03.201 Audited 1,480.41	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40	SL N 1. 2.	Total Income Net Profit / (I	from Operations Loss) for the period (before Tax,	31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	Year 31.03.2019 (Audited) 727.86	31.03.2018 (Audited) 692.25	31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	For Yea 31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited) 692.25
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55	ENDED 18 31.03.2018 1 Audited 4,809.19 3 389.40 7 388.95	sl n/ 1. 2.	Total Income Net Profit / (I Exceptional	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#)	31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited)	Year 31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)	31.03.2019 (Audited)	ter Ended 31.03.2018 (Audited)	For Yea 31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4, admeasuring 529 sq ft. built-up area approx.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperatenesive income for the period	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17	ENDED 18 31.03.2018 1 Audited 4,809.19 3 389.40 7 388.95	SL N/ 1. 2. 3.	Total Income Net Profit / (I Exceptional	from Operations Loss) for the period (before Tax,	31.03.2019 (Audited) 197.13	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	Year 31.03.2019 (Audited) 727.86	31.03.2018 (Audited) 692.25	31.03.2019 (Audited) 197.13	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86	31.03.2018 (Audited) 692.25
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55	ENDED 18 31.03.2018 1 Audited 4,809.19 389.40 386.95 5 270.22	sl ni 1. 2. 3.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25	31.03.2019 (Audited) 197.13	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperenensive income (after tax)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17	ENDED 18 31.03.2018 1 Audited 4,809.19 389.40 386.95 5 270.22	sl n 1. 2. 3. 4.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after	31.03.2019 (Audited) 197.13	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	Year 31.03.2019 (Audited) 727.86	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86	31.03.2018 (Audited) 692.25
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No BomVrtsg/ 1786 of 1968 Sanghani Estate,	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 72.18	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 5 270.22	SL N 1. 2. 3. 4.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 72.18 91.29	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 101.55 91.29	ENDED 18 31.03.2018 4 Audited 5 389.40 7 388.95 5 270.22 5 270.22 9 91.29	SL N. 1. 2. 3. 4.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq. ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 72.18	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 389.40 386.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42	sl N/ 1. 2. 3. 4. 5.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and inrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Born/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Numbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirti Savailal Shah in	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax, and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 72.18 91.29 675.67	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 389.40 386.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42	sl N/ 1. 2. 3. 4. 5.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compri [Comprising	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased busband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 72.18 91.29 675.67	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 386.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71	sl N/ 1. 2. 3. 4. 5.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)]	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.9) (29.99) (30.70)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (93.64) (159.80)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. buill-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirti Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax, and Other comperentensive income for the period (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96	ENDED 31.03,201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71	sl N 1. 2. 3. 4. 5.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 386.95 5 270.22 6 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100	sl N/ 1. 2. 3. 4. 5. 6. 7.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital xcluding Revaluation Reserve) as shown	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.9) (29.99) (30.70)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROFERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Borr/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirti Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share-Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 9 19:100 3.72	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 386.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96	5L N/ 2. 3. 4. 5.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.9) (29.99) (30.70)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (93.64) (159.80)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 386.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96	5L N/ 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital xcluding Revaluation Reserve) as shown	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.9) (29.99) (30.70)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee ie. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debtenture Redemption Reserve	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 - 19:100 3.72 3.72	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 1.11 1.11	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 3 389.40 3 389.40 3 389.40 2 388.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96 2.96	1. 2. 3. 4. 5. 6. 7.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.9) (29.99) (30.70)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Born/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirti Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debenture Redemption Reserve Debt service coverage ratio	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79 0.79 0.79 53:100	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 53:100	ENDED 31.03.201 Audited 1.480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 28:100 1.111 1.111 53:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 6 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96 2.96 0 53:100	1. 2. 3. 4. 5. 6. 7.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic:	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatikopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debt service coverage ratio Interest service coverage ratio	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 - 19:100 3.72 3.72	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 1.11 1.11	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 6 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96 2.96 0 53:100	1. 2. 3. 4. 5. 6. 7.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debenture Redemption Reserve Debt service coverage ratio Interest service coverage ratio	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79 0.79 0.79 0.79 0.79 0.79 0.3:100	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 53:100 3:100	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 28:100 1.111 1.111 53:100 4:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 1 2.96 2.96 0 53:100 0 4:100	1. 2. 3. 4. 5. 6. 7.	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic:	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27)	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The ShipIndia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debenture Redemption Reserve Debt service coverage ratio Interest service coverage ratio	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79 0.79 0.79 0.79 0.79 0.79 0.3:100	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 53:100 3:100	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 28:100 1.111 1.111 53:100 4:100	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 1 2.96 2.96 0 53:100 0 4:100	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital cduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing hued operations) - Basic: Diluted:	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07)	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.27) (22.28) (22.27	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROFERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Borr/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharit Kirtt Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Cooperative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debenture Redemption Reserve Debt service coverage ratio Interest service coverage ratio Interest service reverage ratio 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of drace 2)	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 53:100 3:100 2019 have been n there ecognition an	ENDED 31.03,201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 28:100 1.11 1.11 53:100 4:100 eviewed by the 2019. d measurement	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 9 2.8100 1 2.96 2.96 0 53:100 9 4:100 * Audit committee and th principals of Indian	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: San extract of the detailed format of Quarterly Fina	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarte	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) ion 33 of the
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatikopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marathi and English newspaper	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debt service coverage ratio Interest service coverage ratio Interest efformation record by the board of direc 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of direc 2) These financial results have been prepared in Accounting Standards (IND AS) prescribed un	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 53:100 3:100 2019 have been n reld on May 20th, 2 the recognition an the Companies Ar	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 28:100 4:100 eviewed by the 101. construction of the second	ENDED 8 31.03.2018 3 Audited 4 ,809.19 3 389.40 3 39.42 3 391.42 4 482.71 3 391.42 4 482.71 3 391.42 4 482.71 3 391.42 4 482.71 3 391.42 4 482.71 3 391.42 4 482.71 3 4 482.71 3 4 482.71 3 4 482.71 3 4 482.71 3 4 482.71 3 4 480 3 5 100 3 4	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing hued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) (1.07) for the Quarte s full format of	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41)	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17)	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37)	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) ion 33 of the
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Cooperative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 18-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marath and English newspaper having circulation in Mumbai, State	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperenensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debt service coverage ratio Interest service coverage ratio Interest service coverage ratio Note : 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of direc 2) These financial results nave been prepared in Accounting Standards (IND AS) prescribed un issued thereunder and the other accounting preserved in the other accounting preserved in the second target in	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3	ENDED 31.03.201 Audited 1.480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 1.11 1.11 53:100 4:100 eviewed by the total resourcement ct, 2013 read w	ENDED 18 31.03.2018 4 Audited 4 8.09.19 5 389.40 7 386.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 - 0 28:100 2 96 2.96 - 0 53:100 0 4:100	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above i: SEBI (Listin Exchange w	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarte of format of forma	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) ander Regulati the websites of	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) ion 33 of the
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Cooperative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 18-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marath and English newspaper having circulation in Mumbai, State Maharashtra.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debt service coverage ratio Interest service coverage ratio 1 The audited results of the company for the year there after taken on record by the board of direc 1) The audited results of the other accounting presented have been prepared in accordance w Note : 1) 1) The audited results of the other accounting presented have been prepared in accordance w	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 91.20 91.20 3.72 3.7	ENDED 31.03,201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100 28:100 4:100 4:100 eviewed by the 2019. dt aesurement ct, 2013 read was principles of In Financial Resu	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4.809.19 5 389.40 7 386.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96 2.96 0 53:100 0 4:100 4:100 4:100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 2.96 1.100 3.1	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin Exchange w The above F	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital cduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu Financial Results duly reveiwed by Audit Committee	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c e, have been	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarter of om approved at th	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly ne meeting off	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on MAY 17, 2018	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) under Regulati the websites of	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50'- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marathi and English newspaper having circulation in Mumbai, State Maharashtra. Date: 22nd April, 2019 Sd/-	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comperentives income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Networth Paid up debt capital Rs. Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debt service coverage ratio Interest service coverage ratio Interest service coverage ratio Interest service and the other accounting presented have been prepared in accordance w 0 presented have been prepared in accordance w 1 The addited results of the detailed format q insued thereunder and the other accounting presented have been prepared in accordance w	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 91.20 53:100 3.72 3.20 3	ENDED 31.03.201 Audited 1.480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 1.111 1.111 53:100 4:100 eviewed by the total reaductorial rest principles of In Financial Result	ENDED 8 31.03.2018 4 Audited 4,809.19 5 389.40 7 388.95 5 270.22 5 270.22 9 91.29 2 391.42 482.71 0 28:100 2.96 2.96 0 53:100 0 4:100 2.96 3.8100 2.96	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. Noi	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin Exchange w The above F	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital kduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c e, have been	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarter of om approved at th	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly ne meeting off	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on MAY 17, 2018	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) ander Regulati the websites of	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Virida, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Cooperative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 18-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marathi and English newspaper having circulation in Mumbai, State Maharashtra. Date: 22nd April, 2019 Sd/- Place: Mumbai	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Nettworth Paid-up Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Dibuted Debet service coverage ratio Interest service coverage ratio Interest service coverage ratio Note : 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of direc 2) These financial results have been prepared in Accounting Standards (IND AS) prescribed un issued thereunder and the other accounting p presented have been prepared in 3 of SEBI (Listin the Quartery/ weeve months financial results	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 3.72 3.72 2019 have been n held on May 20th, 2 the recognition an the Companies Av accepted in India	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 482.71 28:100 1.11 1.11 53:100 4:100 eviewed by the 101.55 91.29 391.42 482.71 0.28:100 4	ENDED 8 31.03.2018 3 Audited 4 A809.19 3 389.40 3 391.42 3 491.42 3 4	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. No ⁽¹) 1. 2. 3.	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin Exchange w The above F	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ehensive Income for the period Profit / (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital cduding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu Financial Results duly reveiwed by Audit Committee	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c e, have been	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarter of om approved at th	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly ne meeting off	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on MAY 17, 2018	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) under Regulati the websites of	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) (5.58)
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and Inevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft. built-up area approx, situated in the Building Vrinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Ghatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Sahah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Co operative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50'- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marathi and English newspaper having circulation in Mumbai, State Maharashtra. Date: 22nd April, 2019 Sd/- Place: Mumbai Notary, Govt. of India.	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) NetWorth Paid-up Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Dibuted Debt Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Diluted Debenture Redemption Reserve Debt service coverage ratio Interest service coverage ratio Note : 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of direct 2) These financial results have been prepared in Accounting Standards (IND AS) prescribed un issued thereunder and the other accounting of the detailed format q Exchange under Regulation 33 of SEBI (Listin the Quartery/ week months financial result exchange & National stock exchange.	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 3.72 3.72 2019 have been n held on May 20th, 2 the recognition an the Companies Av accepted in India	ENDED 31.03.201 Audited 1.480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100 1.111 1.11 53:100 4:100 eviewed by the torical resumment c, 2013 read website: Vivid Global	ENDED 18 31.03.2018 4 Audited 4 Audited 5 389.40 7 388.95 5 270.22 5 270.22 6 270.22 7 391.42 2 391.42 2 391.42 482.71 - 0 28:100 2 391.42 482.71 - 0 2.96 2.96 2.96 2.96 - 0 53:100 0 4:100 eAudit committee and ent principals of Indian with the relevant rules and end AS. Its filed with the Stock tock tock tock tock tock tock tock	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. No ⁽¹) 1. 2. 3. Pli	Total Income Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Net Profit / (Exceptional Total Compr [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin Exchange w The above Pe Previous Pe ace: Mumbai	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ahensive Income for the period Profit (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital xcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu Financial Results duly reveiwed by Audit Committee riod's figures have been re-grouped wherever nec	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c e, have been	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarter of om approved at th	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly ne meeting off	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on MAY 17, 2018	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) under Regulati the websites of odor Multiproc	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) ion 33 of the of the Stock
rights appurtenant thereto, will be executed and completed with the prospective buyers of the scheduled property, without any reference or regard to any such claim or interest in whatsoever manner which shall be doomed to have been waived permanently and irrevocably for all intents and purposes. SCHEDULE PROPERTY All that piece or parcel of Flat No 4. admeasuring 529 sq ft built-up area approx, situated in the Building Virinda, 1st Floor, of The Shipindia Corporites Cooperative Housing Society Limited, bearing Registration No Bom/Hsg/ 1786 of 1968 Sanghani Estate, Chatkopar (W), Mumbai 400086 which was purchased by Mrs Bharti Kirit Shah and her deceased husband Mr Kirit Savailal Shah in June 2000, from the original member and allottee i.e. Mr Narayan Gopal Naik of The Ship India Corporites Cooperative Housing Society Limited alongwith membership of aforesaid said society as well as 5 shares of the value of Rs 50/- each bearing numbers 16-20 entered in Share Certificate No 4 dated 30-06-1969, alongwith all its rights appurtenant thereto. The contents of the notice is read and approved by me and I have authorized my Advocate Mr. Chandrakant B. Mali, to publish it in the local Marath and English newspaper having circulation in Mumbai, State Maharashtra. Date: 22nd April, 2019 Sd/- Place: Mumbai Chandrakant B. Mali Advocate, High Court, Mumbai	Total Income From operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax and Other comperentensive income (after tax) Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) Nettworth Paid-up Equity Ratio Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each) Basis Dibuted Debet service coverage ratio Interest service coverage ratio Interest service coverage ratio Note : 1) The audited results of the company for the year there after taken on record by the board of direc 2) These financial results have been prepared in Accounting Standards (IND AS) prescribed un issued thereunder and the other accounting p presented have been prepared in 3 of SEBI (Listin the Quartery/ weeve months financial results	ENDED 31.03.2019 Audited 1,896.87 100.84 100.84 72.18 91.29 675.67 766.96 91.29 675.67 766.96 19:100 0.79	ENDED 31.03.2019 Audited 6,124.07 469.69 469.69 469.68 339.45 339.45 91.29 675.67 766.96 19:100 3.72 3.72 3.72 3.72 2019 have been n held on May 20th, 2 the recognition an the Companies Av accepted in India	ENDED 31.03.201 Audited 1,480.41 139.55 140.17 101.55 91.29 391.42 391.42 482.71 28:100 28:100 4:100 4:100 eviewed by the total Resul Regulation 20 anges web32 Financial Resul Regulation 20 anges web32 New 20 20 20 20 20 20 20 20 20 20	ENDED 8 31.03.2018 3 Audited 4 A809.19 3 389.40 3 391.42 3 491.42 3 4	1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. No ⁽¹) 1. 2. 3. Pli	Total Income Net Profit / (I Exceptional Net Profit / (I Exceptional Total Compri [Comprising and Other C Equity Share Reserves (e in the Audite Eamings Pe and discontin te: The above is SEBI (Listin Exchange w The above F	from Operations Loss) for the period (before Tax, and/or Extraordinary items#) Loss) for the period before tax (after and/or Extraordinary items#) Loss) for the period after tax (after and/or Extraordinary items#) ahensive Income for the period Profit (Loss) for the period(after tax) omprehensive Income (after tax)] e Capital xcluding Revaluation Reserve) as shown d Balance Sheet of the previous year r Share (of Rs. 10/- each) (for continuing nued operations) - Basic: Diluted: s an extract of the detailed format of Quarterly Fina g and Other Disclosure Requirements) Regulation rww.bseindia.in and the listed entity www.adormu Financial Results duly reveiwed by Audit Committee riod's figures have been re-grouped wherever nec	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (87.65) (86.66) 375.82 (2.31) (2.31) (2.31) ncial Results ns, 2015. The litiproducts.c e, have been	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (29.99) (30.70) 286.42 (1.07) (1.07) for the Quarter of of the Quarter of of approved at the comparison of	Year 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (136.23) (134.37) 375.82 317.49 (3.58) (4.18) rended 31 M the Quarterly ne meeting off	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (96.85) (97.56) 286.42 199.23 (3.41) (3.41) (3.41) March, 2019 file	31.03.2019 (Audited) 197.13 (72.47) (72.47) (72.47) (72.47) (81.44) 375.82 (2.17) (2.17) (2.17) ed with the Stoc	ter Ended 31.03.2018 (Audited) 211.40 (22.28) (22.28) (22.28) (22.28) (22.28) (36.47) 286.42 (1.27) (1.27) (1.27) k Exchanges L e available on MAY 17, 2019 For Au	For Yea 31.03.2019 (Audited) 727.86 (137.24) (137.24) (137.24) (137.24) (172.72) 375.82 173.67 (4.60) (5.37) under Regulati the websites of odor Multiproc	31.03.2018 (Audited) 692.25 (93.64) (93.64) (93.64) (93.64) (159.80) 286.42 93.76 (5.58) (5.58) (5.58) ion 33 of the of the Stock

TUESDAY, MAY 21, 2019

4

FINANCIAL EXPRESS

WALLFORT FINANCIAL SERVICES LIMITED CIN :L65920MH1994PLC082992 Regd. Office: 205A, Hari Chamber, S B Marg, Fort, , Mumbai, Maharashtra, 400001 Email: deepak.lahoti@wallfort.com; aniket.bharadia@wallfort.com; cosec@wallfort.com Tel No. 022-22611514 / 22611523 NOTICE

Notice is hereby given that the company had received requests for transfer of shares executed prior to December, 2015 but could not be lodged due to non availability of some documents of transferor(s) or the transferor(s) non contactable. They have requested to transfer these shares as per SEBI's standardized norms for transfer of securities in physical mode vide its circular dated 06.11.2018, details of transferor and transferee is as under. In case any transferor(s) of the securities have any objection, they are requested to kindly send their objection(s) at the registered office of the company within 30 days from the issue of this notice.

Serial Num- ber	Name of Transferor's	Name of Transferee's	Number of securities to be transferred	Certificate No	Dist. Nos From	Dist. Nos To
1	Lalit Parihar	Mangilal Parakh HUF	5000	43393	3757171	3762170

Please note that in case no objection (s) is/are received within the specified time, Company will proceed with transferring the shares in favour of the transferee(s) without further reference to the transferor(s).

For Wallfort Financial Services Ltd.

Sd/

Ashok Bharadia

DIN: 00407830

Managing Director

Place:Mumbai Date:16th May, 2019

ROCKON ENTERPRISES LIMITED

CIN: L65923MH1976PLC019072

Regd. Off.: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp.Infinity Mall, Andheri (West), Mumbai-400053 Tel: 9152096140 | E-mail: rockoninfotech123@gmail.com | Website: www.rockonfintech.com

BSE CODE: 531447							
Particulars	Quarter ended March 31, 2019 (Audited)	Year ended 31, March 2019 (Audited)	Quarter ended 31 March,2018 (Audited)	Year Ended March 31, 2018 (Audited)			
Total income from operations	120.652	188.556	188.319	333.502			
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	52.281	(169.778)	9.141	10.141			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	52.281	(169.778)	9.141	10.141			
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	47,842	(174.218)	8.994	9.993			
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	61.544	(211.841)	-14.627	2.005			
Equity Share Capital	1651.769	1651.769	1651.769	1651.769			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(241.504)	(241.504)	(73.573)	(73.573)			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)							
Basic :	0.290	(1.055)	(0.089)	0.012			
Diluted:	0.290	(1.055)	(0.089)	0.012			

Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended 31st March, 2019 Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.rockonfintech.com)

> FOR ROCKON ENTERPRISES LIMITED Sd/-GIRIRAJ KISHOR AGRAWAL

> > DIRECTOR

DIN: 00290959

Place: Mumbai Date: 20.05.2019

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

Registered Office: "Tainwala House", Road No.18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai - 400 093 Email: simran@tainwala.in | Website: www.tainwala.in | CIN NO.: L24100MH1985PLC037387

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2019

Particulars	Quarter ended 31.03.2019	Quarter ended 31.12.2018	Quarter ended 31.03.2018	Year Ended 31.03.2019	Year Ended 31.03.201	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total Income from Operations	457.55	308.97	614.22	1,716.71	2,118.33	
Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	19.80	(177.21)	232.46	178.69	636.52	
Net Profit/(loss) for the period before Tax, (After Exceptional and/or Extraordinary items)	19.80	(177.21)	232.46	178.69	636.52	
Net Profit/(loss) for the period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary items)	46.47	(177.21)	232.46	205.35	636.52	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-7.83	(176.32)	417.23	152.29	812.64	
Equity share capital	936.39	936.39	936.39	936.39	936.39	
Other Equity			12	6,761.31	6,609.02	
Earnings per share (EPS) for profit attributable to equity shareholders Basic and Diluted EPS	0.50	(1.89)	2.48	2.19	6.80	

1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock

- Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and on company's website. (www.tainwala.in)
- 2. The above Audited financial results for the Quarter and Year ended have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 20th May, 2019

For and on Behalf of Board of Directors of Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

> **Rakesh Tainwala** Managing Director DIN: 00237671

sd/-

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai - 600 001. Place : Mumbai

Head Office: Level -1, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.; Telephone: 022 4241 0400, 022 4060 3100 Website: www.shriramhousing.in

USHA MARTIN LIMITED Regd. Office : 2A, Shakespeare Sarani Kolkata 700 071 CIN: L31400WB1986PLC091621 Website: www.ushamartin.com Email: investor@ushamartin.co.in	POLYGENTA TECHNOLOGIES LIMITED Registered Office :Kaledonia (HDIL) Bldg, Unit No.18, 5th Floor,Sahar Road, Off Western Express Highway, Andheri (E),Mumbai - 40006 Ph:+91 22 62154087 Fax: +91 22 62154003 E-mail :companysecretary@polygenta.com					
Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27 th May, 2019 to <i>interalia</i> , consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31 st March, 2019.	Website : www.polygenta.com CIN: L17120MH1981PLC025388 NOTICE Notice is hereby given pursuant to Regulati 47 of SEBI Listing Regulations, that a meet of Board of Directors of the Company will held on Tuesday, 28May, 2019 to consid and approve the Audited Financial Results the Company for the Quarter/ Year Ended					
The Notice is also posted on the website of the Company i.e. www.ushamartin.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.	March,2019. The information is also available on the Company's website i.e.www.polygenta.com under 'Investors Relations and Reach' and or website of BSE Limited i.e www.bseindia.com					
For Usha Martin Limited Kolkata Shampa Ghosh Ray 18.05.2019 Company Secretary	For Polygenta Technologies Lto Sdi Place: Mumbai Paresh Damania Date: May 20, 2019 Company Secretary					
Parle Software Limited Cln:L21000MH1983PLC029128 Regd. Office: 6B, Knox Plaza, Ground Floor, Mind Space, Near Hometel Hotel, Off. Link Road, Malad (W), Mumbai: 400064. Telefax: 91-022 -28769986 / 40033979. E-mail: parle.software@gmail.com, Website: www.parlesoftwares.com <u>NOTICE</u> Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements)	SHREE NIDHI TRADING CO. LIMITED Regd. Office : 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700001 Email ID: shreenidhico@yahoo.com Website: www.shreenidhitrading.com Dial: +918443007953 CIN : L67120WB1982PLC035305 ECOTICE This is to inform that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered Office at 7, Lyons Range, 3m					

Floor, Room No. 9 & 10, Kolkata-700 001 on Wednesday, the 29th day of May 2019 at 4:00 pm. to consider and approve, interalia amongst others the Audited Financial Results of the Company for the guarter and year ended on 31st March, 2019. In terms of Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice has been displayed on the Website of the Company (www.shreenidhitrading.com) via link: http://www.shreenidhitrading.com/news.h tml. Further, the notice is also available on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (Corp Announcements section of BSE Ltd, website i.e. http://www.bseindia.com) and Calcutta Stock Exchange Limited (http://www.cseindia.com). By Order of the Board For SHREE NIDHI TRADING CO LIMITED Tanumay Laha

USHA MARTIN Kolkata 700

2019. The Notice is also website of the C www.ushamartin.co website of the Stoc i.e. www.bseind

29 read with Regulation 4 Obligation and Disclosu Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 27th May, 2019, at 6.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results of the Company together with Auditors Report for the fourth guarter and financial year ended on 31st March, 2019 and any other business(s) as per discretion of the Board of Directors. This information is also available on website of the Company www.parlesoftwares.com and on the website of the stock exchange www.bseindia.com For Parle Software Limited

Sh

Paresh Sampat

Non-Executive Chairman

SHRIRAM HOUSING FINANCE

Place : Mumbai Date : 20th May, 2019

Regd. Office: 72-77, HSIIDC Industrial Estate, Hansi Road, Jind-126102 (Haryana) Tel: +91-01681-226645, Fax: +91-01681-225101 E-mail: info@leatherchem.com; Website: www.leatherchem.com

HARYANA LEATHER CHEMICALS LTD.

CIN: L74999HR1985PLC019905

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019

				(Rs. In lacs e	except per sh	are amount)			
	STANDALONE RESULTS								
			UARTER ENDE	YEAR ENDED					
	PARTICULARS	3 Months Ended	3 Months Ended	3 Months Ended	Year Ended	Year Ended			
		31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018			
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
 	Revenue From Operations Other Income	848.86 22.91	1,028.09 105.09	950.37 35.03	3,686.84 132.07	3,639.43 108.14			
	Total Income (I+II)	871.77	1,133.18	985.40	3,818.91	3,747.57			
III	Expenses (a) Cost of materials consumed (b) Changes in inventories of finished goods, work in progress and stock trade (c) Excise Duty Expense (d) Employee benefits expense (e) Finance Cost (f) Depreciation and Amortisation expenses (g) Other expenses	503.77 76.63 89.45 2.45 13.54 136.20	737.80 -36.64 0.00 97.90 4.33 15.00 157.91	683.02 -8.30 -0.11 74.68 3.19 21.20 147.78	2,493.83 110.17 0.00 361.21 10.97 70.54 558.18	2,461.92 -2.33 82.42 340.16 11.76 87.20 545.51			
	Total Expenses III (a to g)	822.04	976.30	921.46	3,604.90	3,526.64			
IV V VI	Profit/(Loss) before exceptional items & tax (I+II-III) Exceptional Items Profit / (Loss) before tax and after exceptional items (IV-V)	49.73 0.00 49.73	156.88 0.00 156.88	63.93 0.00 63.93	214.01 0.00 214.01	220.92 0.00 220.92			
VII	Tax expense (1) Current tax (2) Tax for earlier years (3) Deferred Tax	9,97 0.00 0.00	17.00 0.00 0.00	8.63 0.00 0.00	46.97 4.69 8.45	48.63 1.58 -2.08			
VIII	Profit / (Loss) for the period after Tax (VI-VII)	39.76	139.88	55.30	153.90	172.79			
IX X	Other Comprehensive Income (Net of tax) Total Comprehensive Income for the period (VIII+IX) (Comprising Profit / (Loss) and Other	0.00 39.76	0.00 139.88	0.00 55.30	0.00 153.90	0.00 172.79			
XI	Comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital (Face Value of Shares Rs.10/- each)	49.08	49.08	49.08	49.08	49.08			
XII	Earnings per equity share in Rs. (1) Basic (2) Diluted	0.81 0.81	2.85 2.85	1.13 1.13	3.14 3.14	3.52 3.52			

Notes

The above results for the quarter and year ended 31" March 2019 have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 18" May 2019

The above results pertain to the Leather Finishing Chemicals manufacturing segment which is the only business segment of the Company in terms of IND AS 108 on "Operating Segment".

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped, wherever necessary, to make them comparable

There is a loss due to fire on 17.06.2018 which include loss of Raw Material & Packing Material Amounting to Rs. 91.04 Lakh and damage to "building, machinery and fixture amounting to Rs. 23.90 Lakh, for which claim was lodged with the insurance company. Out of which the Insurance company has accepted claim of Rs. 81.10 Lakh.

PUBLIC NOTICE

This is inform that the project Villagio

Toscana by M/s. IDEB Grand Reality

Pvt Ltd. address - S.No. 26/4 . Next to

Konark Indrayu Enclave Phase 2

NIBM - Undri Road, Kondhwa , Pune

48, has been accorded Environmental

Clearance from Environment

The Company has recommended dividend of Rs. 0.80 per fully paid up equity shares of Rs. 10/- each.

Place : Gurugram Date : 18.05.2019

VISHVPRABHA VENTURES LIMITED (Formerly known as Vishvprabha Trading Ltd) CIN: L51900MH1985PLC034965 Regd. Office : Ground Floor, Avighna Heights Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park,

Nandivali Road, Dombivili East 421201 Website : www.vishvprabhatrading.com Email: cosec@vishvprabhatrading.com

NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of Department and copies of the SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SHFL has taken the symbolic possession of the mortgaged properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules, on this 18th May, 2019

	day of May 2010 at 5.00 a m later alla		
Borrower's & Guarantor's Name	Amount due as per Demand Notice	Description of Property	day of May, 2019 at 5.00 p.m. inter-alia amongst others to consider and approve the Audited Financial Results of the Company
1.Shubhadraben Kiritsinh Vaghela, 2. Vaghela Giriraj Kiritsinh, address:- House no.26, Radhe Upvan Society, Near Jognimata Temple, Opp.Shubh-Labh Society, Sanand, Ta.Sanand, District : Ahmedabad-382110	Rs. 15,51,152/- (Rupees Fifteen Lakh Fifty One Thousand One Hundred Fifty Two Only) as on.21/02/2019 under reference of Loan Account No. SHLHAHEA0000225 with further interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice. Date of Section 13(2) Notice.25-02- 2019.	All that right, title and interest of property bearing sub plot no.26 admeasuring about 117.00 Sq.Mtrs.plot area and 49 Sq.Mtrs., undivided share of common plot and road total 166.00 Sq.Mtrs.land area and 67 Sq.Mtrs.Construction area, in the Area known as "Radhe Upvan Society", situated at Mouje Sanand, Tal. Sanand, Dist.Ahmedabad in the land bearing Survey no.692 paiki (Revenue Khata no.3451), in the Registeration Sub-District of Sanand and District of Ahmedabad. East :- Sub Plot no.25 West :- Sub Plot no.27 North :- Survey no.693 paiki space	and to consider recommendation of dividend, if any, for the quarter and year ended on 31st March, 2019. In terms of Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice has been displayed on the Website of the Company (www.questfinancial.in) via link: http://questfinancial.in/news.html. Further, the notice is also displayed on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (Corp Announcements section of BSE Ltd. website Le., http://www.bseindia.com) and Calcutta Stock Exchange Limited (http://www.cse-india.com). By Order of the Board For Quest Financial Services Limited Sd/- Kishan Kumar Jajodia Place: Kolkata Director Date :18.05.2019 DIN: 00674858
		South :- Society Road	KUBER UDYOG LIMITED
This notice is also hereby to caut possession of the immovable pro this notice transfer by way of sa referred to in this notice, without The borrower's attention is invit	326, third Floor, Goldsouk Complex Opp Pariseema, Nr. Iscon Arcade, C.g. Road, Ahmedabad 380009 CIN: L51909GJ1982PLC100824 Email Id: kuberudyoglimited@gmail.com Website: www.kuberudyog.com Phone No. 75063 24443 NOTICE OF BOARD MEETING Pursuant to Regulation 29 read with Regulation		

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets Sd/-

Place: Ahmedabad Date : 18/05/2019

Authorised Officer Shriram Housing Finance Limited

OSBI

State Bank of India, Stressed Assets Recovery Branch, Vardhaman Building, 2nd Floor, 321/A/3, Mahatma Phule Peth, Seven Loves Chowk, Shankarsheth Road, Pune-411042. Tel: (020) 26446044, 26446043, Email : sbi.10151@sbi.co.in

DEMAND NOTICE

[Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the Authorized Officer of STATE BANK OF INDIA SARB, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below ,under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/Guarantor to repay the amounts mentioned in the respective Notices; within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. For various reasons these notices could not be served on the con

SERVICES LIMITED Regd. Office : 'Centre Point',

Date: May 18, 2019

21, Hemanta Basu Sarani, 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700001 Dia: +919831526324 CIN: L65993WB1980PLC033060. Email ID : investorsquestfinancial@yahoo.co.in Website : www.questfinancial.in NOTICE

This is to inform that pursuant to Regulation

29 read with Regulation 47 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, notice is

hereby given that a meeting of the Board of

Directors of the Company will be held at its

Registered Office at 'Centre Point', 21

Hemanta Basu Sarani, 2nd Floor, Room No.

230, Kolkata-700 001 on Tuesday, the 28th

47 of the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (Listing

Regulations), Notice is hereby given that a

meeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on Monday,

May 27, 2019, inter alia, to consider and

QUEST FINANCIAL

JAISUKH DEALERS LIMITED Regd. Office: 'Centre Point', 21, Hemanta Basu Sarani, 2nd Floor,

Managing Director

DIN: 01731277

Room No. 230, Kolkata - 700001 CIN: L65100WB2005PLC101510, Email: jaisukh21@yahoo.com, Website: www.jaisukh.com

Place: Kolkata Date: 18.05.2019

NOTICE

This is to inform that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered Office at 'Centre Point', 21, Hemanta Basu Sarani, 2nd Floor, Room No.230, Kolkata -700 001 on Thursday, the 30th day of May, 2019 at 5.00 p.m. inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year

ended on 31st March, 2019. In terms of Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice has been displayed on the Website of the Company (www.jaisukh.com) via link: http://www.jaisukh.com/news.html and the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed viz. BSE

Limited (http://www.bseindia.com) By Order of the Board For Jaisukh Dealers Limited Sd/- Kishan Kumar Jajodia Managing Director Place: Kolkata Date :18.05.2019 DIN: 00674858

SCAN STEELS LIMITED (CIN: L27209MH1994PLC076015)

Regd. Off. : 104 - 105, E Square, Subhash Road, Opp. Havmor Ice Cream, Vile Parle (E), Mumbai - 400 057. Tel: (+91-022) 26185461; 26185462 Fax: (+91-022) 26185463 Website: www.scansteels.com Email ID: secretarial @ scansteels.com NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 that, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 30th Day of May, 2019 at 03.00 p.m. at Trishna Nirmalaya, Plot No.-516/1723/ 3991, 3rd Floor, Magnetics Square, Patia, Bhubaneswar - 751024 (Odisha) inter alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results of the company for the quarter

Further, Pursuant to BSE Circular No. LIST/COMP/

01/2019-20 Dated 2 April 2019, in compliance

with Provision of SEBI (Prohibition of Insider Trading)

Regulation, 2015 and the Company's code for

prevention of Internal Trading Procedures and Conduct for regulating, monitoring and reporting

of trading in securities by designated person/

insiders, the trading window for dealing in

securities of the company for all the designated

person/ insiders was closed with effect from

03.04.2019 till the expiry of 48 hours after the

audited financial results , for the 4th quarter and

financial year ended March 31, 2019 being

This information is also available on the

Company's website at www.scansteels.com

By the Order of the Board

Of SCAN STEELS LIMITED

and year ended 31st March, 2019.

approve the Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Financial year ended March 31, 2019. The said Notice may be accessed on the Company's website at

http://www.kuberudyog.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com. Further, as communicated earlier, Pursuant to

"Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Person(s)" of the Company and the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended from time to time the trading window of the Company has been closed for all Designated Persons and their immediate relative(s) from April 04, 2019 till Wednesday, the 29th May,

and on the website of the stock exchange at 2019 (both days inclusive) www.bseindia.com For KUBER UDYOG LIMITED

Sd/-Prabir Kumar Das Chetan Shinde (Depaident A

published.

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (hereinafter referred to as "Listing Regulations"), a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 28 th May, 2019 at 1.00 pm	Department and copies of the clearance letter are available with the Maharashtra Pollution Control Board and Environment Department may also be seen on the website of the environment department of	the respective Notices, as per details given below. For various Borrower/Guarantor/Legal Heir. Copies of these Notices are available Legal Heir may, if they so desire, can collect the said copies from the the Notice is hereby given to the concerned Borrower/Guarantor/Lega 60 days from the date of publication of this Notice the amounts indica the date of payment, under the loan / and other agreements and co	(President & Company Secretary) Place : Mumbai Date : 20 th May, 2019 PUBLIC NOTICE				
at the registered office of the Company, inter alia, to consider and approve standalone	Maharashtra at www.ecmpcb.in Sd/-	Borrower/Guarantor/Legal Heir obligations under the said agreeme STATE BANK OF INDIA.	ents and do	cuments, the following assets have b	een mortgaged to	POWERGENSYS Limited	MR. CHIRAG BABUBHAI PATEL is owner in respect of Flat No. 301, on the 3rd floor, in the Building
audited financial results of the Company for the Quarter/Year ended March 31, 2019 and other matters. Further, we would like to inform you that pursuant to the Code of Conduct for	M/s. IDEB Grand Reality Pvt Ltd	Name & Address of Borrower/Guarantor /Home Branch/Loan A/C No./ NPA Date	Date of Demand Notice	Particulars of Mortgage Property	Outstanding Amount as on Date	Reg. Office - 2/10, Meghal Service Indl. Estate, Devidayal Road, Mulund (W), Mumbai - 400 080. Tel. : - 022 2560 5588;	known as "Gokul Dwar B Building CHS Ltd." situated at Village Navghar, Taluka Vasai and District Palghar. He stated that 1) Original
Prevention of Insider Trading under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, Trading Window shall remain closed up to 48 hours from the declaration of above Financial Results. A copy of notice of closure of trading window was submitted vide intimation letter dated 4.4.2019 to the Stock Exchanges. The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. <u>www.vishvprabhatrading.com</u> and on the website of the Stock Exchange, where the securities of the Company are listed i.e. <u>www.bseindia.com</u> . For Vishvprabha Ventures Limited	TIRUPATI TYRES LIMITED CIN: L25111MH1988PLC285197 Address: Office No. 207/F, Shivai Ind. Estate, Bldg No. 89, Andheri Kurla Road, Sakinaka, Andheri East, Mumbai-400072 Mail ict: tirupatityres1988@gmail.com, Website: www.tirupatityrestid.com, Phone No.: 28514221 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 30* May, 2019 at 3.00 p.m. at the registered office of the Company, to consider, and approve inter-alia amongst others the Audited Financial Results for the quarter and year ended 31** March, 2019 and the recommendation of Dividend, if any for the quarter and year ended 31** March, 2019.	 Mr. Mahendra Hukumchand Gandhi (Borrower) Flat No.17, 3rd Floor, Ganesh Baug Bld. No.2 Sahakari Gruhrachana Sanstha Maryadid S.No.39, Hissa No.1A/39/2/1+1, Manik Baug, Vadgaon Budruk, Taluka-Haveli, Dist-Pune-411051. M/s. Ajinkya Copiers and Stationers Proprietor: Vaishali Mahendra Gandhi Shop No. 9, Sinhgad Road, Manik Baug, Vadgaon Budruk, Taluka- Haveli, Dist-Pune-411051. M/s. Atharva Tourism Shop No. 1, Sinhgad Road, Manik Baug, Vadgaon Budruk, Taluka- Haveli, Dist-Pune-411051. Mrs. Vaishali Mahendra Gandhi (Guarantor) Flat No.17, 3rd Floor, Ganesh Baug Building No.2 Sahakari Gruhrachana Sanstha Maryadid S.No.39, Hissa No.1A/39/2/1+1, Manik Baug Vadgaon Budruk, Taluka-Haveli, Dist-Pune-411051. A/C No.62317262275 Mr. Mahendra H. Gandhi A/C No.62097313191 Ajinkya Copiers Prop. Vaishali Gandhi Guarantor Mr. Mahendra Gandhi A/C No.62404344465Atharva Tourism Prop. Mr. Mahendra H. Gandhi A/C No.62404342322 Atharva Tourism Prop. Mr. Mahendra H. Gandhi NPA Date-19.03.2017 	26.04.2019	All that piece and parcel of property bearing Flat No.17, 3rd Floor, Ganesh Baug Building No.2 Sahakari Gruhrachana Sanstha Maryadit, S.No.39, Hissa No.1A/39/2/1+1, Manik Baug, Mouje Vadgaon Budruk, Taluka- Haveli, Dist- Pune-411051 (adm. Area 610 sq. ft. i.e. 56.69 sq. mtrs. Built-up) owned by Shri. Mahendra H. Gandhi. Bounded by On or towards East: Staircase On or towards South : Flat No.23 On or towards West :Building No.1 On or towards North : Entrance	Rs. 21,21,952/- [Rs. Twenty One Lakh Twenty One Thousand Nine Hundred Fifty Two only] as on 26/04/2019 Plus Future interest cost, charges etc.	Email : investor@splsolar.in; Website : www.splsolar.in NOTICE Notice is hereby given pursuant to Reg. 29 read with Reg. 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 28 th May, 2019 at Registered office of the Company at 5.00 p.m. to inter-alia consider and approve the Unaudited Financial Results for the Quarter Ended on 30.06.2018, on 30.09.218, on 31.12.2018 & Audited Financial Results for the Year ended 31 st March, 2019. The information contained in this notice is also available on the website of the	Agreement dated 25/03/1984 made between M/s. Ambika Builders to Alka Naik, 2) Original Agreement dated 03/06/1986 made between Alka Naik and Mrs. Madhuben Babubhai Patel & Original Share Certificate No. 16 are lost or misplaced. The owner has decided to mortgage the flat to our client The Karur Vysya Bank Itd. The concern society also does not have the records pertaining to Commencement Certificate and Occupation Certificate Any persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property and the lost title deeds of property or to any part thereof should intimate us in writing within
Date : May 20, 2019 DIN: 06480213	This information is available on the website of the Company at www.tirupatityrestld.com as well as on the website of the stock exchanges at www.bsaindia.com and www.msai.in For Tirupati Tyres Ltd Sd/- Nikita Parekh Date: 20/05/2019 Managing Director Place: Mumbai DIN: 06800141	If the concerned Borrower/Guarantor/Legal Heir shall fail to make payr INDIA shall proceed against the above secured assets under Section concerned Borrower/Guarantor/Legal Heir to the costs and conseque The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section The concerned Borrower/Guarantor/Legal Heir are prohibited by t sale, lease or otherwise without the prior written consent of the S SARFAESI Act will render the Borrower/Guarantor/ Legal Heir maccordance with the SARFAESI Act. Date : 21.05.2019 Place : Pune	e Act and the applicable Rules entirely prespect of time available to redeem the s SI Act to transfer the aforesaid assets, COF INDIA. Any contravention of the	y at the risks of the ecured assets. whether by way of provisions of the and / or penalty in Officer	available on the website of the Company at www.spisolar.in and on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com. For STERLING POWERGENSYS LIMITED Sd/- S Venkata Subramanian Compliance officer Date : 15.05.2019 Place : Mumbai	15 days of this publication. Any objection or intimation done by any individual or any other authority will be subject to the charge of The Karur Vysya bank Ltd Pradip Shukla & Co. Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor, Shree Hanuman Building R.S. SapreMarg(Picket Road), Mumbai 400 002	
			Latt	111h		attility and a	antition.





For Haryana Leather Chemicals Limited

Pankaj Jain

(Managing Director)



